

अनुसूचित जमातीची जातीची प्रमाणपत्रे देते
वेळी सध्यम अधिका-यांनी घ्यावयाची दक्षता.

मार्गदर्शनिधि सूचना [Guidelines]

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्र. सीबीसी १६८४/[३०१]का. ११,

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-३२.

दिनांक :- २४ एप्रिल, १९८५.

वाचा :- [१] शासन निर्णय, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व पर्यटन विभाग, क्र. सीबीसी १६८०/४३६६८/का. ५, दि. २५. १०. ८०.

[२] शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. सीबीसी १०८२/-४८५३५[१०५१]का. ११, दि. १८ जून, १९८३.

शासन निर्णय :- शासन निर्णय, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व पर्यटन विभाग क्र. सीबीसी १६८०/४३६६८/का. ५, दि. २५. १०. ८० अनुसार अनुसूचित जमातींच्या व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र देतांना अवलंबावयाच्या कार्यपद्धती बाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. असे अल्हा तरी त्यानंतरच्या कालावधीत सुधा कांदी बिगर आदिवासी व्यक्तींना अनुसूचित जमातींची जातीची प्रमाणपत्रे दिल्याची प्रकरणे शासनाच्या निदर्शनास आली आहेत. तसेच अनुसूचित जमातींना दिलेल्या सोबी तवलतींचा गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती बिगर आदिवासी जाती जमातींच्या काही गटात दिसून येत आहे. या प्रवृत्तीला आणा घालण्याच्या ढददेशाने शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रूरांक सीबीसी १०८२/४८५३५[१०५१]का. ११, दिनांक १८ जून, १९८३ अनुसार मंत्री [आदिवासी कल्याण] यांच्या अध्यक्षोळाली या प्रश्नाचा विचार करून शासनाला शिफारखाची करण्यासाठी एक झोमिती नियुक्त करण्यात आली होती. या तमितीच्या बैठकींमध्ये शालेल्या घरेच्यावेळी असे दिसून आले की वर नमूद केलेली प्रकरणे टाकण्याच्या दृष्टीने [अ] ब-या आदिवासी जमाती [द्वय] [ब] त्यांच्या नामसादृश्याचा पायदा घेऊ त्वतःला आदिवासी म्हणविणा-या बिगरआदिवासी गटांच्या जाती जमाती, यांच्या बाबत सवित्तार तुलनात्मक माहिती अनुसूचित जमातीची जातीची प्रमाणपत्रे देणा-या तसेच अधिका-यांना असणे अस्यांत आवश्यक आहे. अशी माहिती उपलब्ध करून दिल्यात अनुसूचित जमातींची प्रमाणपत्रे मागणा-या अर्जांचे विचार करणे पर्याबाबत बरोबर

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

मु. प. दामले

प्रति :-

तंचालक, आदिवाती संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे [५ प्रती]

तंचालक, आदिवाती विकास, नाशिक [५ प्रती]

तंचालक, समाजकल्याण, पुणे [५ प्रती]

राज्यपालाचे सचिव

मुख्यमंत्र्याचे सचिव

सर्व विभागीय आयुक्त

अतिरिक्त आयुक्त, आदिवाती विकास, नाशिक/नागपूर.

सर्व जिल्हादंडाधिकारी

सर्व जिल्हाधिकारी

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा.

सर्व विभागीय समाज कल्याण अधिकारी

सर्व समाज कल्याण अधिकारी [कर्ग १]

सर्व समाज कल्याण अधिकारी, जिल्हापरिषदा

सर्व आदिवासी विकास अधिकारी

समाज कल्याण अधिकारी, बृहन्मुंबई, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र लोकतेवा आयोग, मुंबई [पत्राव्दारे]

तंचालक, केंद्र शासन, गृह मंत्रीलय, नवी दिल्ली, [पत्राव्दारे].

प्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई [पत्राव्दारे]

प्रबंधक, मुळ न्याय शास्त्रा, उच्च न्यायालय, मुंबई [पत्राव्दारे]

महाराष्ट्र राज्याच्या सध्या अस्तित्वात असलेल्या अनुसूचित
जमातींच्या यादीतील अनुसूचित जमाती आणि तत्सम जमाती,
व त्यांच्या नामसाहश्याचा फायदा घेवून स्वतःला आदिवासी
म्हणविणाऱ्या विगर आदिवासी गटांच्या जाती जमातींची
तुलनादर्शक माहिती देणारे विवरणपत्र

अनुसूचित जमातीद्या (Scheduled Tribes) किंवा तिथ्या उपजमातीद्या, तत्सम् जमातीद्या
नामसदृश्याचा फरयदा ऐऊन अनुसूचित जमातीची अवैष प्रमाणपत्रे मिळविण्याची शक्यता असलेल्या
जाती/जमातीचे तुलना दर्शक विवरणपत्र

अ.	अनुसूचित	अनुसूचित जमातीद्या	अनुसूचित जमातीद्या	गैर अनुसूचित	गैर अनुसूचित	स्वरा अणि
क.	जमातीचा	तत्सम जमातीद्या	तत्सम जमातीद्या	जाती/जमातीद्या	जाती/जमातीचे	सर्व सामान्य
	यादीतील	उप-जमातीद्या	१ कौ-नं० ३ वरील॑	वास्तव्याची सर्व	परंपरागत व	माहिती
	कमांक व	वास्तव्याचे सर्व	नवांवर नामसदृश्य	सामान्य ठिकापो,	सध्याचे व्यवसाय	
	त्या कमांक	साधारण व मूळ	दासवून जमातीचे	अंदाज लोकसंस्था		
	वरील जमातीचे	ठिकाण, लोकसंस्था	प्रमाणपत्र मिळविण्याची	व इतर		
	तत्सम जमातीचे	तत्सम जमाती, उप-	शक्यता असलेल्या	सर्वसाधारण		
	किंवा उपजमातीचे	जमाती व इतर सर्व	गैर-अनुसूचित जाती/	माहिती		
	नंब	साधारण माहिती	जमाती			

1	2	3	4	5	6	7
1. १५४ मैना	मैना जमात १९७१ च्या जनगळनेत अढळून आलेली नाही. द्वीतीय बंधन उठविण्यार्थी ही अनुसूचित जमात अमरवती जिल्ह्या- तील घेतपाट तालुक्यात चंदपूर जिल्ह्यातील ।फूळियाः सिरोचा आणि गडीचेरेली तालुक्यात अणि यवत माझ जिल्ह्याच्या वरी आणि केळपूर तालुक्यात अनुसूचित जमात म्हणून	मुस्लीम-माईना, बईना, बेहना	मुस्लीम भाईना, बैद्यना, बेहना हा पिंजर या मुस्लीम गटातील तत्सम गट त्यांना पुनिया कठेचा, पिंजर इच्याद नवाने ओळगले जाते. अमरवती जाणि नागपूर मिमांगांत हा गट मिसुलेला आहे. लोकसंस्था अंतिशय अत्य असावी. मुस्लीम माईना, बेहना हे लोक मुख्यतः भोपळ, विलासपूर,	कपूर स्वच्छ करणे, कपूरस पिंजरे, कपसाचा कापडाचा व्यापार करणे	मुस्लीमातील माईना, बेहन हा गट स्वतःला जमातीचे आहोत असे समजून जमातीची प्रमाणपत्रे मिळवितात. त्याचा "मैना" ह्या वैगा गटातील अनुसूचित जमातीशी सामाजिक, सांस्कृतिक, वौशिक, शार्मिक असा संघंघ नाही.	मुस्लीमातील माईना, बेहन हा गट स्वतःला जमातीचे आहोत असे समजून जमातीची प्रमाणपत्रे मिळवितात. त्याचा "मैना" ह्या वैगा गटातील अनुसूचित जमातीशी सामाजिक, सांस्कृतिक, वौशिक, शार्मिक असा संघंघ नाही.

1	2	3	4	5	6	7
गणती होती. ही अनुसूचित जमात महून गणती होती. ही अनु- सूचित जमात मूळी गण प्रदेशानीत आहे. त्यांयात लारिया किंवा छतीसगढी आणि उरिया असे दोन प्रदेशिक भेद आहेत. त्या शिवाय या जमातीत "घट्यारा" आणि "झल्यारा" ह्या दोन उपशासा अटकतात. त्यांचा मुख्य व्यवसाय मंत्र तंत्र व जादुणेक कले व गोलमजुरी कले डा आहे. त्यांयात "छोबीया, मल्तीन, अडेत, फंका" इयादि कुळनांवे (Clan names) अटकतात. "मैना" जमात हिंदू आहे.	खांडवा, ब-हाणपूर, यवतमळ, मंडला हड्या ठिक्काणी स्थाईक आहेत. माज माईना मुस्लीमांनी निरीनक्कुल्या व्यापार व्यवसायात व उपयोग पंचात प्रवेश केलो आहे. त्यांची मातृभाषा उर्दू आहे. इस्लाम पर्याया सर्व परंपरा आणि प्रथांचे ते पालन करतात. हतर मुस्लीम आणि माईना, बेहना मुस्लीम यामध्ये फरक नाही. "माईना" "बेहना" इ मुस्लीमांचा एक व्यावसायिक गट आहे. त्यांच्या उत्पत्तीसंबंधी सात्रीलायक माहिती उपलब्ध नाही.	घेऊन ते मैना अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे मिळवतात.				

1	2	3	4	5	6	7
---	---	---	---	---	---	---

त्यांयात मृत्यु नंतर
मणसाता जाळतात.
"छत्तीसगढी व उरिया"
हया दोन शास्त्रेषां
"चट्टारा" आणि
"श्रत्योरा" हया शास्त्रा
आंतळय मागासलेल्या व
प्रचीन समजल्या जातात.

2.	१८० भिल	भिल जमातीत "तडवी भिल" हा एक गट आहे. त्यांची कंही तडवी भिल इस्लाम चर्मीय आहेत. त्यांची वस्ती जळगांव जिल्हायातीत तवेर, यावत, चोडा, जामनेर आणि पद्मोर या तालुक्यातील सुमारे ७०/८० गावांत मिसुलोली आहे. त्यांच्यापैकी कंही कुळंबे	मुस्लिमान, मुस्लीम [विगर तडवी भिल]	संपूर्ण राज्यात विविध व्यवसाय	विविध व्यवसाय	इस्माल घर्म स्वीकारलेल्या तडवी भिलांची झर मुस्लीमांचा रोटी व्यवहार होत असला तरी बेटी व्यवहार होत नाही. त्यांचे वैवाहिक संबंध त्याच्या गट पुरतेच मर्यादित आहेत. भिल गणि मुस्लीम संस्कृतिच्या सौम श्राने त्यांची संस्कृती बनली आहे.
----	---------	---	---	-------------------------------------	------------------	---

1

2

3

4

5

6

7

अजिंठा फर्तांव्या रुंगात
 स्थलांतरेत झालेली आहेत.
 मुस्लीम तडवी भिलांची
 वेगव्ही लोकसंख्या दिलेली
 नाही. भिलांमध्येच
 त्यांचा समवेश केलेला
 आहे. मुसलमान तडवी
 भिलांत "बतनदार" आणि
 "सुखवस्ती" असे दोन भेद
 आहेत. मुसलमान तडवी
 भिलांचा प्रदेश सात भागांत
 विभागाता आहे. त्या प्रथेक
 विभागाता तडवी गट प्रमुळ
 आहे. मुस्लीम तडवी
 भिलांत मुख्यत्वे तडवी
 असे अडनंब असते. तर
 हिंदू-तडवी भिलांत बेड,
 वेडे, गायक्वाड, सुमेवार,
 रताळगडू, चितोडे,
 होगरडे, सळुंसे, घोरे,
 वागुलते कृष्णाडी. आडनंबे
 अढकतात.

1	2	3	4	5	6	7
३० १८० पवरा	"पवरा" ही भिलताची एक शासा आहे. त्यांची वेगवी लोकसंख्या उफलब्य नाही. भिलांच्या पक्षां लोकसंख्येत त्याचा समवेत करूयात अला आहे. पवरा जमातीची वस्ती मुख्यतः घुळे जिल्हयांतील आळणी, बळादा, शिरपूर व तव्येदा तालुक्यात व जळगांव जिल्हयांतील रावर, यावत आणि चोपडा तालुक्यात आढळते. दोन्ही जिल्हे मिकून साधारणपो त्यांची संख्या एक लाख प्यांवी असली. पवरा भिल छेठ उदेपूर विमागांतून जालेला असावेत. "पावागड" हे त्यांचे मूळ ठिकण समजांयांत येते. कंही	भोयर (पेवार) पेवार.	भोयर (पेवार) पेवार डे मूळचे रजपूत. ते मूळचे मळव्यातील झसून त्यांचे राज्यकर्ते घार येते होते. वारुया खतकांत महमद घोरीव्या झळमणामुळे त्यातील कंही भोयरु (पेवार) फलायन करून नागपूर विमागांत वैनगंगेच्या काढी येऊन स्थाईक झाले. तेथे त्यांनी जीभिनी मिळवित्या. त्यांच्या पैकी झनेकजण जीभिन मालक झसून ते उत्तम शेतकरी आहेत. भंडारा, नागपूर, झमणवती आणि चंद्रपूर जिल्हयांच्या कंही भागांत त्यांची वस्ती आढळते. त्यांच्यात "पेवार, देलीवार, देलेवार, दहोरीव्या,	भोयर (पेवार), पेवारांचा शेती हा पूर्व पंथरा मुख्य व्यवसाय आहे.	भोयर (पेवार), पेवार हे "पवरा" या भिल जमातीचे झसून्याचे सांगतात. भिल पवरा जमातीशी त्यांचा सांस्कृतिक, सामाजिक, वौशक क्वणतेच संवंध नाहीत. "भाषा", संस्कृत, वेशभूषा" वगेरे सांस्कृतिक लक्षणांत यांचा भिल जमातीशी क्वणताच संवंध अळून येत नाही. ही जात इतर मागासवर्गीच्या यादीतील १८९ क्रमांकवर समाविष्ट करूयांत जाती आहे.	

1	2	3	4	5	6	7
---	---	---	---	---	---	---

पावरा भिल्ल "मधवाड"
 संस्थानातूनही आल्याचे
 दि सते. त्यांना स्थानिक
 लोक "मधवाडी" नावाने
 खेळखतात. त्यांयात
 "नवाडे, झामोरे, वरडे,
 फार, पावरा, रावताळे,
 घोसले, तडबी, लरडे"
 कऱ्यांद जडनंवे अठेत.
 त्यांचा मुख्य खंदा शेती.
 जंगलकम व शेत मजुरी
 हा जडे. ते निसर्गातील
 देवताची पूजा करतात.
 त्यांचा मुख्य लण झडे
 शंडज. त्यांशिवाय ते
 होऱ्यी, शिंगा, दसरा,
 दिवाळी हेही सण साजेरे
 करतात. नाग दिवाळी हा
 सण त्यांयात घोठया
 उत्साहाने साजर करतात.
 ते "पावरी" किंवा "पावरा"
 भाषा बोलतात. त्यांयात

झालिया, चौरसिया,
 चोरीसिया, किरर" असे
 तत्सम गट आढळतात.
 त्यांची वस्ती मध्य
 प्रदेशातील वेतुल,
 छिंदवाडा, ढैसंगाबाद
 जिंदयातही आढळते.
 त्यांयात "चोणे, किंकर,
 चोपडे, परड, पतारे,
 भनागरे" अशी जडनंवे
 आढळतात. मडाराप्टत
 त्यांची लोकसंस्था सुमारे
 50 हजारापर्यंत असावी.
 ही जात शेती प्रथान व
 क्षीरिय श्रेष्ठीतील समजी
 जाते.

1	2	3	4	5	6	7

दहेज प्रया व परजवाई प्रया
 प्रचलित आहे. पुनर्विवाह,
 विषवा विवाह, बहुफनीत
 प्रया त्यांत्यात आढळते.
 त्यांत्यात मृत्यु नंतर
 जाग्रण्याची व पुरुण्याची
 अशा दोन्ही प्रया
 आढळतात. 12 दिवस
 दुसवट्या पाळतात.
 निसर्गातील दैवी व अदृश्य
 शक्तीवर व मृत विकांत्यावर
 त्यांचा विश्वास आहे.

4. १९८ मुंजिया

क्षेत्रबंधन उठविष्ण्यापूर्वी
 मूर्जिया जगत मेळाट
 {अमरवती}, गडविरेली,
 सिरोधम {चंदपूरी},
 केळापूर, वणी, यवतमळ,
 {यवतमळ} या ठिकाणी
 जनुसूचित समजी जात
 होती. 1971 च्या
 जनगणनेप्रमाणे यवतमळ

१) भर मुंजिया,

भर मुंजिया

२) भडमुंजे

भडमुंजा

३) मुंजवा,

मुंजवा

४) परदे शी

मुंजवा

बाजरेठांत्या गंवी व शहरी
 विभागांत ही जात "भर
 मुंजिया, भड मुंजिया,
 भडमुंजे, भडमुंजा, मुंजवा,
 परदे शी मुंजवा" इत्यादि
 नवाने जोकलती जाते.
 ही जात मूळची
 उत्तराखण्ड, दिल्ली,
 भोपाल, मध्यर विरसहतील

मुंजिया या अनुसूचित
 जमातीच्या नामसादृश्याचा
 भयदा घेवून त्यांत्या
 नवावर "भडमुंज,
 भडमुंजिया, मुंजवा" ही
 पुढणे, ताहया माजवारी व
 विकारी उत्तर
 ठिंडुस्यांनानुन खलांतरीत
 झालेली जात फायदा वेत

1	2	3	4	5	6	7

जिल्हयांत मुंजिया जमातीची
लोकसंख्या फक्त 230
जाती. ही जमात
प्रामुख्याने औरेसा आणि
मध्य प्रदेशात आढळते.
त्यांयांत "चंबुलीया व
चिंदा" हे दोन गट
आहेत. ते छत्तीसगढी
हिंदी आणि बैगाडी यांच्या
प्रिक्षणातून निर्माण झालेली
भाषा बोलतात. शेती
आणि शेतमजूरी हा त्यांचा
प्रमुख व्यवसाय आहे.

आहे. नागपूर विभागात
त्यांची संख्या बरीच घोटी
असावी. सुमारे 100
वर्षांपूर्वी "भडमुंजे" ही जात
महाराष्ट्रात झाली. भोपाल
कडील कायस्थांशी त्यांचा
रोटी व्यवहार झोतो.
कारण ते "कन्यकुञ्ज"
द्वाम्हणाचे वंशज समजात.
त्यांयात सकरेना,
श्रीवास्तव हिन्दूर आणि
भटियार हया शास्त्रा
आहेत.

आहे. भडमुंजा ही जात
इतर मागासवर्गांच्या यादीत
कमांक 16 वर समाविष्ट
करल्यात झाली आहे.

5. {13} दणक
तडवी

दणका जमातीची "तडवी"
ही तद्दसम लिंवा उपजमात
समजाती जाते. दणका
जमातीत "तडवी:
तलोरिया, वळवी" हया
उपशासा आहेत. ही
जमात पुळे, जळगांव
जिल्हयांत विवेषतः

मुसलमान मुस्लीम
(विगर तडवी)

संपूर्ण रक्षात

मिविष व्यवसाय

तडवी भिलापौकी कळांनी
इस्लाम धर्म स्थीकरलेला
आहे. "मुस्लीम-तडवी"
"मुस्लीम तडवी भिल" या
नावांने ओळखले जातात.
मुस्लीम चर्मीय कळांही लोक
"तडवी मुस्लीम" असल्याचे
सांगून झानुसूचित जमातीची

1

2

3

4

5

6

7

सातपुड्याच्या फर्त रांगांत
वस्ती करून राहते.
1971 च्या जनगणनेत
त्यांची लोकसंख्या 53000
ज्ञेती. ते दणकी/भिली
भाषा बोलतात. बेटी
आणि शेतमजुरी ठा त्यांचा
प्रमुख घंदा आहे. भिल
शाखेपैकीच ही जमात
असल्याने त्यांची संस्कृती
भिल संस्कृती आहे.
दणका शाखेतील तडवी
हिंदू पर्मीय आहेत.

प्रमाणपत्रे मिळवितात.
मुस्लीम तडवी भिलाचा
त्यांच्या शासे व्यविरक्त
इतर मुस्लीमांशी बेटी
व्यवहार डोत नाही.
त्यांची संस्कृती भिल आणि
मुस्लीम संस्कृतीच्या
मिश्राने बनलेली आहे.

60 {14} पनवार

1971 च्या जनगणनेत घनगर
पनवार जातीची
लोकसंख्या यवतमळ
जिल्हयात फक्त 9 होती.
ही जमात मूळची मध्य
प्रदेशातील आहे. या
जमातीला पेट जमाती
नाहीत. परंतु या
जमातीत अनेक कुळे, गण
(Totemic clans)

महाराष्ट्र राज्यातील घनगर घनगर जातीचा
ही एक प्रमुख जात आहे. परंपरागत व
अनेक किल्डयांत ती पेठ्या अजचा मुख्य
संस्थेने आढळते. या पंदा शेळ्या,
जातीची महाराष्ट्रातील मेढ्या व जनवरे
लोकसंख्या सुमारे 20 ते 25 लाख असावी. घनगर पालन, शेतो आणि
जातीचा सामाजिक दर्जा शेतमजुरी ठा आहे.
"कुण्डी" जातीपैषां योडा जातीपैषां योडा

"घनगर" ही जात इतर
मागालवर्गात कळांक 32
वर समाविष्ट करूयात
आही आहे. अनुसूचित
जमातीव्या सवलतीचे फायदे
मिळविण्यासाठी जातीच्या
नवांतील असारंत योडा
वदल करून क्वादोपत्री
घनगरचे घनवार असा

1	2	3	4	5	6	7
आहेत. त्यांची भाषा गोडी व छत्तीसगडी यांच्या सीमशऱ्याने बनली आहे. घनवारांचा सामाजिक दर्जा गोड आणि क्वार जमाती पेढा सलता समजला जातो. या जमातीचा मुख्य घंदा वेती हाच आहे. ते उत्तम शिकारी म्हणूनही ओळखले जातात. घनुभ्य हे त्यांचे शिकारीचे मुख्य अयुप. बांबू पसून ते चट्या, पाट्या, टोफ्या बनविण्याचा ते घंदा करतात.			सलता समजायांत येत असे. त्यांची भाषा घे, वेष, आहार यांत त्यांचे वैशिष्ट लाळक्ते. घनगर जातीत अनेक पेट शासा आढळतात. त्यात आहे, डांगे, गढणे, हंडे, हटकर, सुंटकर, वनडे, खाटिक, कुरमार, लाडसे, सनगर, वेगर, तेलंगी, तेलारी, खोकणी पनगर, व-हाडे, घनगर, झडे, झेंडे, माहुरे झ्यादि चा समवेश होतो. त्यांची वस्ती "घनगर वाडी किंवा घनगर वस्ती" या नव्याने ओळखली जाते. त्यांच्यात गडे, जुबडे, शिंदे, बोराडे, बोडके, जगतप, आहिरे, होळकर, वनसोडे, महस्के, साटिक झ्यादि			बदल कूळ जमातीची सोविं प्रमाणपत्रे मिळवून लागले आहेत. घनवार ही अनुसूचित जमात आहे. तर घनगर ही इतर मागासवर्गीयातील जात आहे. त्यांच्यात सामाजिक, सांस्कृतिक, वैवाहिक संबंध नाहीत. त्या मिन्न आणि जलग जलग जाती-जमाती वाहेत.

1

2

3

4

5

6

7

आड नवे आठक्तात.
संडोबा हे सर्व घनगर
जातीचे दैवत. संडोबाची
फनी बानाई ही घनगर
जातीची असल्याची
आख्याईवर आहे.

7. १७३ गांभित

गावित

"गांवीत, गांभित" ही गांवीत
मिलांची एक शाता. ही
जमत घुके जिल्हयातील
नवापूर, साकी, नंदुखार,
अवकलकुवा, तज्जेदा झळ्यादि
तालुक्यांत व सातपुड्यातील
कंही मागांत प्रमुख्याने
वस्ती करते. घुके
जिल्हयाला लागून असणा-
या गुजरत रुग्यातील कंही
जिल्हयातही गांवीत जमत
आहे. 1971 च्या
जनगणने प्रमाणे महाराष्ट्रांत
गावित जमातीची लोकसंख्या
एक लाख अट्ठावीस हजार

"गांवीत" ही तहान
जहाजावर व गलबतवर
मासेमारी करारी, गलबते
जहाजे चालविषारी कोकण
किनामट्टी वरील जात
आहे. गांवीत हा खद
जोरेविक गुराब-ग्रेव म्हणजे
युध नोक या उद्दावरून
अला असवा. युध
नोकवर कम करणा-या
लोकंची ही वेगळी जात
बनली असवी. कंही
लोक त्यांना कोकणी मरठी
किंवा जरमारी मरठा
असेही म्हणतात. त्यांची

मासेमारी कले,

गलबते, तहान

बोटी चालविषे

(नावाडी), गांवीत

जातीचे अनेक लोक

मुंबईत स्थाईक आसेते

आहेत. मुंबईत

रहाणारे लोक नोकरी

व झर उघोगर्दंदे

करतात.

"गांवीत" ही जात
"गांवीत, गांभित" या

अनुसूचित जमातीहून

सामाजिक, सांस्कृतिक व

वौशिक दृष्ट्या भिन्न

आहे. गांवीत जातीचा

समवेत इतर मागास

वर्गीयांच्या यांती क्रमांक

201 वर करूयांत अनेला

आहे.

1 2

3

4

5

6

7

मठशी होती. त्यांकी
एक लास अठावीस हजार
पांचशे फट्टे लोकसंख्या
केवळ थुळे जिलहयांत
होती. "गावीत, गामित"
यांची संस्कृती भिल
संस्कृतीच आहे. ते
"भिलोरी व गवळी" ग्रामा
बोलतात. गावीत,
गामित जमातीत वळी,
वसवे, गावीत, मावची,
पाडवी", इयादि कुळ गण
आहेत. त्यांचात "कंवर,
कुंवर, रुजत, देसाई,
मालवी, बरकड, उदास,
पवली, गावीत, मावची,
पोगडी, चौथरी इयादि
आहनांवे आढळतात. शेती
हा त्यांचा प्रमुख व्यवसाय
आहे. थोडे लोक
जंगलकम ठी करतात.

वस्ती प्रामुख्याने मुंबई,
सिंधुदुर्ग देवगड,
मलवण, वेगुली,
रत्नांगरी कुडाळ,
राजापूर, सवंतवाडी। या
जिलहयांत व गोवा,
काखार, नैर्य कॅनग
मध्येही आढळते.
महाराष्ट्रात त्यांची
लोकसंख्या सुमारे 40-50
हजारपर्यंत असावी.
त्यांच्यात गावीत, वाष,
कोते, बेले, गिर्य,
मायबा, म्हादनाक, कहू,
मेषत, केशव, संडे, तारी
हिरनाक इयादि कुळे
आढळतात. त्यांच्यातील
सारंग, तांडल, पेढणेकर,
कोचरेकर, जुवेकर,
गंधकर, क्वेंडे, कवळी,
मोडकर, मलाडकर,
कुम्हल, मोरजे, आडकर,
कांदळगांधकर इयादि

1

2

3

4

5

6

7

गाड नंवे असतात. अशी
 गाड नंवे भंडारी समाजातही
 आढळतात. ते हिंदू
 देवदेवतांची पूजा करतात.
 श्री. केवादेवी, दिवादेवी,
 श्री. हमेश्वर ही गावीत
 जातीची गाण्य दैवते
 आहेत. त्यांया गावांत
 वडनाय, वेताळ, मूमिक,
 खळनाय कळकयदेवी
 यांची देवत्याने आहेत.
 सतरवा पुरुष जीवाकोळी
 ॥नाईक॥ यांचे पासून
 गावीत जातीचा वेस्तार
 वाळयाची समजूत प्रचलित
 आहे. गावीत जात
 मालवणी ॥ मरठाः बोलते.

8. ॥१०॥ गोड

घोवा

"घोवा" ही गोड जमातीची
 उपजमात आहे. त्यांची
 वेगळी लोकसंख्या उपलब्ध
 नाही. गोडी संस्कृती

घोवी ॥परीट॥
 ॥रजेक॥ ॥वर्ठी॥

घोवी ही जात "परीट,
 रजक, वर्ठी" या नंवाने
 ओळखाली जाते. कांही
 खेडयात वारा बलुतेदारात

घोवी काम,
 कपडे धुलाई

"घोवी ॥वर्ठी, रजक,
 परीट॥" ही जात झर
 माणासवर्गाह्या यादीत
 कमांक 125 वर समाविष्ट
 करूयांत जली आहे.

1

2

3

4

5

6

7

हीच त्यांची संस्कृती आहे.
त्यांची नावा गोडीच आहे.
गोड किंवा उजगोडा फेणा
त्यांचा सामाजिक दर्जा कमी
लेखला जाई.

त्यांचाही समवेश झालेला
आहे. त्यांचा परंपरागत
व्यवसाय लोकांचे कपडे
पुण्याचा आहे.
महाराष्ट्रत या जातीची
लोकसंख्या सुमारे 2 लाख
असावी.

"घोबा" या गोड
जमातीच्या उपशासेच्या
नावाची घोबी या जातीचे
केवळ नामसदृश्य दाखवून
"घोबी, परीट" ही जात
"घोबा" नावाने अनुसूचित
जमातीचे दाखले मिळवून
संवर्तीचा फरयदा ऐतात.
सामाजिक व धार्मिक प्रक्षा ते
पाळतात. हिंदू
देवदेवतांची पूजा करतात.
हिंदूचे सण समारंभ अणि
चालिरीतीचे ते पालन
करतात.

9. {18} गोड
गोवारी

गोड जमातीची ही एक
तहान उपजमात आहे.
या उपजमातीची वेगळी
लोकसंख्या द्वितीयी नाही.
गोड लोकसंख्येत त्यांचा
समवेश आहे. ही
उपजमात गडविरेली

गोवारी, गवारी,
गायगोवारी,
दूधगोवारी

गोवारी, गवारी जातीची
लोकसंख्या 2 लाख
असावी. ही जात
प्रामुख्याने नगपूर,
अमरावती, वर्णा,
यवतमळ, भंडारा,
चंदपूर,

शेती, गायीगुरे
पालन, दूध
उत्पादन अणि
शेतमजुरी हे
त्यांचे प्रमुख घंडे
आहेत.

गोवारी अणि हेच्या तदूसम
जातीचा गोड जमातीची
कोणताही सामाजिक संघं
नाही. त्यांच्यात
सांस्कृतीक, वाँशिक,
भाषिक, वैवाहिक संघं
नाहीत. गोड गोवार

1	2	3	4	5	6	7
10. {18} माना	"माना" ही गोड अनुसूचित जमातीची उपसाला आहे. 1971 च्या जनगणनेत मानाची लोकसंख्या वेगळी	"माना" ही गोड माना, मानी, माने {कृष्णी} वडवाईक माना, साद माना, क्षत्रिय माना	"माना" ही शेती प्रधान स्वतंत्र जात आहे. 5/6 शतकंचा तिला इतिहास आहे. ही जात चंदपूर, गढविरेती, भंडारा	घंदा शेती व शेत मजुरी, फूंचे काढी ते पिकांचे संरक्षण करी, ग्राम संरक्षण करी ही कर्मे	"माना" जातीचे लोक गोड अंतर्गत माना असल्याचे दाखवून अनुसूचित जमातीची प्रयोगपत्रे मिळवितात.	गोडचे दूध कबट नाहीत. फक्त जनवरांचे पालन करतात. या उलट गोवारी लोक गोडचे दूध उत्पादन करतात. "गोवारी" इब्दातील नामसादृश्याचा फर्यदा घेऊन "गोवारी, गवारी" जातीचे लोक अनुसूचित जमातीच्या सवलतीसाठी "गोड गोवारी" जमातीची प्रयोगपत्रे मिळवितात.

1 2

3

4

5

6

7

दासविष्यांत जलेती नाही.
ती गोड जमातीच्या बंतर्गत
समाविष्ट झाडे. हल्ली
गोडयना स्वतःला फक्त
"गोड" म्हणवून घेतात.
त्यांची भाषा, संस्कृती,
कुल, गण, संग,
देवदेवते गोडाचीच झाडेत.
बडादेव बुरादेव, माता ही
त्याची देवते आहेत.
"गोडमाना" जमातीची
भाषा गोडी झाडे. गोड-
माना उपजमातीतील
झाडनंवे सिडाम, गेडाम,
मसहम, अत्राम, मडावी,
भलावी या सारखी झाडेत.
त्यांच्या प्रथेक संग मध्ये
निरीनरांची कुलनामे
असतात.

निलहांत ग्रमुख्याने झाडे.
विदर्भातील झन्य
जिल्हायातही ती आढळते.
गोडाचे राज्य येण्यापूर्वी
माना लोकांनी दोन शतके
राज्य केले. सुराजगड
आणि मार्णिक गड पहाडी
भागांत त्यांची राज्ये होती.
पुढे गोड राजांनी त्यांचा
परम्परा केल्यानंतर अनेक
माना लोक गोड राजाच्या
सैन्यात दासल झाले.
माना राजांची "माणक्य
देवी" ही कुलदेवता होती.
"माना" जलीला "मानी,
माने" ही समानर्थी नंवे
आहेत. त्यांच्यात
"बडकई माना व साद
माना" डे दोन मुख्य भेद
आहेत. त्यांच्यातील कंही
लोक सैनकी परंपरेमुळे
स्वतःला "क्षत्रिय माना"
तर कंही खेती परंपरेमुळे

1

2

3

4

5

6

7

"कुम्ही माना" म्हणवून
घेतात. माना जातीत
गोत्र नाहीत. प्रथलित
माहिती नुसार त्या जातीत
सुमारे 72 आडनंवे
असावीत. त्यात कुपरी,
शेरकुरे, गजवे, डडमळ,
खदिवे, बारेकर,
घोडमारे, सिरमे,
सासाकडे, नवरे,
नागनवरे, क्रयादिंचा
उल्लेख करता येईल. या
जातीत सिरमे जणि
हडमळ या कुळाना अधिक
मान जाहे. प्रत्येक
कुम्ही प्रतिक दैवते
वेगवेगशी असतात.
पणाका देवी, नारायण
देव, डोगलदेवी, ही त्यांची
दैवते आहेत. माना
पंचायतीच्या प्रमुखाना
"सोडे" असे म्हणतात.

1

2

3

4

5

6

7

माना जातीची लोकसंख्या
1869 सली चंद्रपूर
जिल्हाध्या सेटल मेट रिपोर्ट
मध्ये 29175 पर्यंत
दासविष्णांत आली होती.
विदर्भात आज त्यांची
लोकसंख्या 3 ते 4 लाख
आसारी. माना जात
मराठी भाषिक आहे.

11. {18} मन्नेवार "मन्नेवार" ही गोड
जमातीची खेडी उपजमात
आहे. या उपजमातीची
बेगवी लोकसंख्या उफलव्य
नाही. काढी भागात
गोडाना मन्नेवार गोड
किंवा मन्नेवार या नवांने
जोळवले जाते.

मुनुसार,
मनुरुक्मृ,
तेलगु, कोण्वार

"मुनुसार, मुनुरु कपू,
तेलगु कल्पेवार" हया जाती
मूळच्या अंग्रे प्रदेशातील
आहेत. उनेक वर्षांपूर्वी
उघोगयंद्याध्या निवसिताने
त्या ख्यालांतरीत होवून
महाराष्ट्राचा सीमा
विभागात येवून खाईक
झालेत्या आहेत.
मुनुरुक्मृ हे उत्तम
शेतकरी आहेत. त्यांची

गवंडी काप,
वांयकाम, वेत
मजुरी, शेती
हे त्यांचे प्रमुख
यंदे आहेत.

महाराष्ट्रात येवून खाईक
झालेते "तेलगु कल्पेवार
मुनुसार, मुनुरु कपू" या
शेती प्रथान जाती
नामसदृश्याचा फरयदा वेत
आहेत व गोड किंवा गोड
मन्नेवार असल्याचे दासवून
जमातीची प्रमाणपत्रे वेत
आहेत.

1

2

3

4

5

6

7

12. {18} गोड

नगरसी

किंवा

नागर्ची

गोड-नगरसी ही गोड

जमातीची छोटीशी उपशासा

आहे. तिची लोकसंख्या

वेगऱ्यी वालविष्यात आलेली

नाही. गोड लोकसंख्येतच

त्यांचा समवेश करूयात

आलेला आहे. या गोड

उपशासिची वस्ती मध्य

प्रदे शांत ठिंबाडा,

1। नगरसी

किंवा

नगरसी

{हिंदू जात}

2। नगरेवाले

3। {मुस्लीम}

नगरसी

मानृप्राणा तेलगु आहे.
अनेक वर्षे महाराष्ट्रात
स्थाईक झाल्यापुके ते
मरठी भाषा बोलतात.
महाराष्ट्रात त्यांची
लोकसंख्या सुमारे १०
हजार ते १ लाखापर्यंत
असूनी. ते हिंदू धर्माव्याधा
चालिएती पाळतात. हिंदू
देव देवतांची पूजा करतात.
गोड किंवा गोड मन्नेवार
यांच्याशी त्यांचा सामाजिक
संबंध नाही.

हिंदू व युस्लीम राजांच्या
पदरी राज दखारात यांच्यात यांच्यात यांच्यात यांच्या
राजवाड्यांनुदे व विलयाच्या
प्रवेशवाराराजवाल नगरा वाजविष्ये व शेत
वाजविष्यासाठी जे लोक मजुरी करो.
ठेवण्यात येत त्यांना
"नगरसी" असे म्हणत.
यंद्यावरून या लोकांची पुढे
ही खतंत्र जात झालेली

हिंदू जातीचे "नगरसी"
किंवा नगरसी लोक "गोड
नगरसी" या जमातीची
प्रमाणपत्रे मिळवितात.
वास्तविक गोड नगरसी ही
उपजमात मूळची गोड
आहे. त्यांची संस्कृति
आणे सामाजिक जीवन
गोडी आहे. हिंदू

1	2	3	4	5	6	7
सिंधेनो, बालायाट, मंडला, दुर्ग हया जिल्हयामध्ये तर महाराष्ट्रत मंडार जाणि गडोचीरेली जिल्हयात असावी. नागर्स्वी हे गोड राजाचे पदरी किल्यवर, राजवाड्यावर मुळ्य प्रवेशदाराजवळ नागरा वाजविष्ण्याचे क्रम करत असत. त्यांया हया प्रसींगक राजदखारी व्यावसायामुळे काही गोडांना गोड-नागर्स्वी असे म्हणून्याचा प्रथात पडलेला आहे. त्यांना "देली गोड" किंवा "बेरक्या गोड" असेही म्हणतात. त्यांची आडनंवे गोडा प्रमाणीच आहेत. नागरा व झार कायदे वाजविष्ण्याचे क्रम खज मागे पडले आहे.	असावी. हिंदू राजाया पदरी "हिंदू नागर्स्वी" व मुस्लीम राजाया पदरी" मुस्लीम नागर्स्वी या कामासाठी असत. गोड राजाया पदरी गोड नागर्स्वी असत. झार नागर्स्वीचा गोड राजाया गोड नागर्स्वीची सामाजिक, पार्श्विक व सांस्कृतिक संबंध नवहता. हिंदू-मुस्लीम नागर्स्वीचा नगरोवालेचा उपयोग उत्सव, लानकर्ये व स्था समांभात वाये वाजविष्ण्यासाठी केला जातो. हिंदू नागर्स्वी जहीची वस्ती महाराष्ट्रत खेंवेष्टः विदर्भातील मंडार व चंदपूर जिल्हयात आढळते.	नगरसी किंवा नागर्स्वी ही स्वतंत्र हिंदू जात आहे. तिचा गोड नागर्स्वीची सामाजिक, सांस्कृतिक संबंध नाही.				

1	2	3	4	5	6	7

त्यामुळे डे लोक वेती आणि
शेत मजुरी करतात. ते
गोड देवदेवतांची पूजा
करतात. "साल" वृक्षाची
ते तोड करत नाहीत.
गोडी आणि हिंदी मिश्रित
भाषा ते बोलतात.

13. {18} नागवंशी

नागवंशी ही गोडाची
उपशासा आहे. त्यांची
खवतंत्र लोकसंख्या उफलव्य
नाही. गोड जमातीत
त्यांचा समाजेश करूयात
आला आहे. शेतमजुरी,
वेती व जंगलकम डा
त्यांचा व्यवसाय आहे.
त्यांच्यात "खेलार, लो-डा
भियान, परदान, मांझी
झयादी उपगट आहेत.
त्यांची भाषा गोडी आणि
हिंदी मिश्रित आहे.

नागवंशी {क्षत्रिय}
नागवंशी {ठाकूर}
नागवंशी {आडनवाचे
लोक}

नागवंशी {क्षत्रिय}
नागवंशी {ठाकूर} हया
रजपूत जाती आहेत. गोड
नागवंशी उपजमातीशी
त्यांचा सामाजिक,
सांस्कृतिक संबंध नाही.
मध्य भारतातून नागवंशी
क्षत्रिय आणि नागवंशी
रजपूत स्थलांतरेत झालेले
आहेत. त्यांची भाषा हिंदी
आहे. ते हिंदूंच्या सर्व
प्रथांचे जाणि परंपरांचे ते
पातन करतात. हिंदू
देवदेवतांची पूजा करतात.

"नागवंशी" {क्षत्रिय},
नागवंशी {ठाकूर} आणि
नागवंशी {रजपूत}
खवतःला गोड नागवंशी
म्हणवतात. नागवंशी
आडनवाचीचे लोकडी
आडनवाचीचे जात पुढे
करून गोड नागवंशी
जमातीशी प्रमाणपत्रे
मिळवितात. गोड
नागवंशी जमातीशी त्यांचा
कोणताच संबंध नाही.

1	2	3	4	5	6	7
14. {18} ओळा	"ओळा" ही गोडांची उपशाता. त्यांची लोकसंख्या नगण्य आहे. ती गोडांमध्ये समविष्ट करूयात आलेली आहे.	ओळा {ब्राह्मण / मारवाडी } ओळा {अहनवाचे लोक }	ओळा {ब्राह्मण }, ओळा {मारवाडी } मुळचे महाराष्ट्रातील नाहीत. ते राजस्थान, गुजराय आणि उत्तर हिंदूस्थानातून आलेले आहेत.	विविध व्यवसाय	मिथली किंवा तिळूल ब्राह्मण यांनाही "ओळा" महाराष्ट्रात. गुजराय मधील महाराष्ट्रात येवून स्थाईक झालेले ओळा ब्राह्मण, ओळा मारवाडी व ओळा आहनवाचे लोक "गोड ओळा" नवाचा प्रथम ऐत आहेत.	
15. {18} राज	"राज" ही एक गोडांची उपशाता आहे. त्यांची भाषा, संस्कृते गोडी आहे. गोड लोकसंख्येत त्यांचा समवेश करूयात आलेला आहे.	राज {गवंडी } गवंडी काम कर्णारी भटकी जात.	ही जात तेलगु मार्षिक प्रदेशातून स्थलांतरीत झालेली आहे. रुग्यात सर्व ठिकाणी विवेषतः विर्दम्भ, मठठवाडयात सीमालगत्या जिल्हयात यांचे वास्तव्य आढळते.	गवंडी काम	तेलगु मार्षिक प्रदेशात गवंडयांना "राज" महाराष्ट्रात. स्थलांतरीत झालेल्या व महाराष्ट्रात येवून राहिलेले रुज {गवंडी } स्वतःला "राजगोड" किंवा गोडा जंतरीत रुज उपशात्वेचे महणवित्तात.	

1	2	3	4	5	6	7
16. {19} હલવા	"હલવા, હલવી" હી	કોષ્ટી	"કોષ્ટી" હી વિણકામ કેંદ્ર બુનાઈ કામ કરારી જાત આહે. યાદાદ્વાત સર્વત્ર પરંતુ પ્રામુલ્યાને નાગપૂર, મંડારા, ચંદ્રપૂર જિલ્લાયાત વ મુખ્યત્વે કરુન નાગપૂર શહરત મોઠા પ્રમાણાવર આઢકતે. કોષ્ટી જાતીયા અંતર્ગત 12 1/2 જાતી આહેત. ત્યાત સાંકે કોષ્ટી, લાડ કોષ્ટી, ગાંધીાલ, દેશકર, પદમસાઠી, દેવાંગ, કુચવંડે, કુચીવાલે, મરઠા કોષ્ટી ઝાયાદી ઘેટજાતીચા સમાવેશ આહે. ત્યા મુખ્યત્વે વિણકરુચા ષંદા કરતાત. કોષ્ટી જાતીચા મૂક પુરુષ જીવા કોષ્ટી માનઘ્યાત યેતો. કોષ્ટી જાતીચે લોક હિંદુ દેવદેવતાંચી પૂજા કરતાત.	બુનાઈ, શેતી વ શેત મજૂરી	વિણકામ બુનાઈ, શેતી વ શેત મજૂરી	કોષ્ટી વિણકરું જાતીચે લોક ખતઃલા "હલવા" હલવી મણવૂન પેતાત. વાસ્તવત: હલવા, હલવી અનુસૂચિત જમાતીશી ત્યાંચે સામાજિક, સાંસ્કૃતિક કિંદા વૈચાહિક સંવંધ નાહીત. તે દોન વેગવેગકે મેનન ગટ આહેત.

1

2

3

4

5

6

7

स्थानांतरनंतर हलवा
गोड राजाच्या अश्रयात
येवून गीहत्याचा पैतङ्गीसिक
पुरावा मिळतो. त्यांच्यात
"छत्तीसगढीया आणि
बस्तरिया" असे दोन
प्रादेशिक गट आढळतात.
गडीचे ठेली, साकोली आणि
गौदीचे हे हलवाचे सास
प्रवेश फूंचे कली अनेक
हलबांनी गोड राजाच्या
पदरी सैनिक म्हणून कम
केले. तेथे त्यांच्या अनेक
जीमनदा-याही होत्या.
हलवा जमात अनेक देवक
गटत विभागलेली झाहे.
त्यांच्यात "पुरायीतस आणि
सुरायीतस" हे दोन बेटी
बंद वर्ग आढळतात.
हलवा लोक हलवी भाषा
बोलतात. त्यांच्या वराची
रचन वैशिष्ट्यपूर्ण असते.

हिंदूचे सणसमारंभ साजरे
करतात. त्यांच्यात
रक्षाबंधनाला विडेष महत्व
असते. कोष्ठी पंचायतीच्या
प्रमुखला "महाजन" किंवा
"क्षेत्र महाजन" म्हणतात.
कोष्ठी जातीचे लोक मरठी
बोलतात. त्यांच्या
बोलीभाषेता "कोष्ठवू"
म्हणतात. कोष्ठी जातीत
कुंपारे, डेकाटे, बाणपत्रे,
धकते, हेडवू, सोरते,
परते, सोनकुसरे, निनवे,
नंदनवार, पवनीकर,
गोटेफोडे, वाकोडीकर,
रंभाड, शेलुकर, मातापरे,
तक्तावाले, सोत झ्यादी
प्रमुख आडनवे आढळून
येतात. कोष्ठी जातीची
लोकसंख्या सुमारे 5 ते 6
लाख घरवै असावी त्यापेकी
वहुसंख्य लोक विदर्भ

1

2

3

4

5

6

7

"शिवीरि गोदण" के
त्यांया संस्कृतीचे वैशिष्ट्य
आहे. त्यांया पंचायतीचा
प्रमुख मुख्याचा किंवा कुरशा
असतो. हा परंपरागत
असतो. ते सर्व
मुख्यांचा प्रमुख "परथान"
मांशी असतो. प्रकृत
माहितीनुसार त्यांयात
काढे, जलोण, अमले,
चौषटी, केळवार, मानकर,
नाईक, वापमारे वेळसरे
झायादी सुमारे 104
आडनंवे झळून येतात.
हलवा जमातीत विषयम
किंवा बुनाई कम निशेध
मानले जाते. पेहळा तयार
कलो हा त्यांचा परंपरागत
पंदा. हली ते शेती
आणि शेतमजूरी करतात.
त्यांयात जनेक वैशिष्ट्यफूर्ण
स्थ, देवदेवता व
लग्नविधी आणि परंपरा
आढळतात.

विभागात झळून येतात.
डे लोक काही विवाहांपूर्वी
हलवा क्षेत्री म्हणवून घेत.
तथापि आता फक्त
"हलवा" म्हणवून घेवू
लागले आहेत.

1	2	3	4	5	6	7	
17. १२२१ क्वर	"क्वार" ही अनुसूचित कैर छत्री	जमात विदर्भातील चंदपूर, गडवेशेली, अमरवती झ्यादी जिल्हयात मुख्यतः आढळते. १९७१ च्या जनगणनेत त्यांची तोकसंख्या २८७७ होती. ही जमात मुळची छत्रीसगड, विलासपूर, रायपूर, सरगुज आणि छोट नागपूर विभागातील आहे. मध्यप्रदेशात त्यांची तोकसंख्या सुमारे ५ ते ५ लाख पर्यंत असली. "क्वार, क्वर, बेस्वा, रठीया, तनवर, छट्री ह्या तिच्या तत्सम उपनामाती आहेत. ते प्रमुख्याने गोई विश्रित छत्रीसगडी हिंदी बोलतात. त्यांयात बोहर्सिवाह कलारे जनेक उपाट आहेत. त्यांपैकी "चंटी, चेस्वा आणि	११ कैर, १२ कैर आड नवाचे लोक।	१३ "कैर" ही जात क्वर अनुसूचित जमातीहून वेगळी आहे. कैर लोक २४ मारू छत्री मेरू छत्री ३५ सात्री, चत्री ४६ मेरूल्लु {दर्जी।	१४ बेटी व फ्लर विविध २५ शिंगे कम दर्जे पंजाब, काश्मीर मध्ये ब्रह्महृष आहेत. अंही भागातील कैर बेतकरी आहेत. सर्व इंदू जातीस "कैर" हे आडनंव सर्हास आढळते. नवात सादृश्य असलेल्या ह्या सर्व इंदू जातीचा "क्वर, कैर" अनुसूचित जमातीची सामाजिक, सांस्कृतिक संबंध नाहीत.	१५ सेती व फ्लर विविध २६ शिंगे कम दर्जे काम ३७ सावकरी व्यापार जातीस "कैर" हे आडनंव सर्हास आढळते. नवात सादृश्य असलेल्या ह्या सर्व इंदू जातीचा "क्वर, कैर" अनुसूचित जमातीची सामाजिक, सांस्कृतिक संबंध नाहीत.	१६ मध्य मारतातील शिंगे विवा दर्जी जातीचे कही लोकांना मेर, मेरू विवा मारू छत्री म्हणतात. तंत्या त्यांयातील "मेरू छत्री" शासा "छत्री" बब्डातील असर आणि उच्चार सम्याचा फ्लरदा घेवून "क्वर". छट्री विवा छत्री" अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे मिळवते. मेरू छत्री नवाह्या संघटनाही त्यांनी खापन केल्या आहेत. "छत्री" आणी अनुसूचित जमात नाही.

1

2

3

4

5

6

7

"रोतया" इुकरे पाळतात.
त्यामुळे त्यांचा सामाजिक
दर्जा सालचा समजायात
येतो. त्यांया वस्तीला
"तोला" म्हणतात. कवर
नोक बेती आणि शेतमजुरी
करतात. ही जमात सूप
कटाकू आहे. त्यांयात
सैनकी पेशाडी आळून
येतो. वयु शुल्काची
फदती त्यांयात रुद आहे.
त्याला "सूक" म्हणतात.
"गुमरवत" आणि "धर
मियान" हया प्रथा
त्यांयात रुद आहेत.
हिंत्या अंगावर गोदून
घेतात.

नाही. परंतु हे लोक
नांमसादृश्याचा फायदा
घेवून अनुसूचित जमातीची
प्रमाणपत्रे मिळवितात.
नागपूर, अमरावती
विभागातील शिंषी जातीची
"मेरु छत्री" शास्त्रा व
त्यांया इतर शास्त्रा "कवर
छत्री" अनुसूचित जमातीची
प्रमाणपत्रे मिळवितात.
३४ उत्तर हिंदुस्थानातून
स्थलांतर करून आलेली व
व्यापार आणि लेनदेन
करारी "खत्री" जात
सवलतीसाठी खतःला
"छढी" म्हणविते. तसेच
"चतरी" किंवा "चत्री" यी
जात देशील सवलतीसाठी
अष्टरात फेरफार करून
"कवर अंतर्गत "छढी"
म्हणविते.

1	2	3	4	5	6	7
18. १२३४ सैखार	1971 च्या जनगणनेत "सैखार" अनुसूचित जमातीची लोकसंख्या महाराष्ट्रात अळवून अलेली नाही. १९६१ च्या जनगणनेत त्यांची लोकसंख्या चंद्रपूर, गडावरेली, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांत फक्त ४१३ होती. ही जमात मूळची विहार ओरेसा झागि मध्य प्रदेशातील आडे. गोड जमातीची एक फेट जमात महाराष्ट्राची या जमातीचा उल्लेख केला जातो. "सैखार यांना त्यांच्यामध्ये सौरिया असेही महाले जाते. पूर्ण ही जमात सैखार झाडापासून कध्य वनविष्याचा व्यवसाय करत असावी त्यावरून "सैखार"	सैरे कुषबी	'कुषबी ही जात महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. शेती आणि शेत मजूरी मुख्य व्यवसाय आहे. त्यांच्यापैकी अनेक लोक जमीन मालक असून उत्तम शेतकरी आडेत. कुषबी जातीत तीन मुख्य भेद आढळतात. त्यांत कोकणातील आणि शाटवरीत मरठी कुषबी, गुजराती भाषिक प्रदेशातून अलेले व स्थायीक झालेले पटीवार कुषबी व-हाड आणि विदर्भातील कुषबी, व-हाड आणि विदर्भातील कुषबी. व-हाड आणि विदर्भातील कुषब्यांत मानवा कुषबी, झाडे कुषबी, सैरे कुषबी, घानोरे कुषबी, तिरुक्के कुषबी, ठिंड वाड्यातील गाढव कुषबी, निमाड	शेती झागि शेत मजूरी हा त्यांचा आहे. अनेक लोक जमीन मालक असून शेतकरी आडेत. कुषबी जातीत तीन मुख्य भेद आढळतात. त्यांत कोकणातील आणि शाटवरीत मरठी कुषबी, गुजराती भाषिक प्रदेशातून अलेले व स्थायीक झालेले पटीवार कुषबी व-हाड आणि विदर्भातील कुषबी, व-हाड आणि विदर्भातील कुषबी. व-हाड आणि विदर्भातील कुषब्यांत मानवा कुषबी, झाडे कुषबी, सैरे कुषबी, घानोरे कुषबी, तिरुक्के कुषबी, ठिंड वाड्यातील गाढव कुषबी, निमाड	व-हाड आणि विदर्भातील "सैरे कुषबी" सैखार या अनुसूचित जमातीचे असल्याचे दाखवितात. सैखार जमातीशी त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, वंशीय संबंध नाहीत. सैखार अनुसूचित जमातीतील घेर या अष्टरातील साध्यांचा "सैरे कुषबी" फरयदा घेतात व "सैखार" अनुसूचित जमातीची प्रगणणप्रे मिळवितात.	

1

2

3

4

5

6

7

हे नंब फडले असवे. या
जमातीत "भोगट, महातो,
रावत आणि मांझी" या चार
पेट शास्त्र आहेत.
त्यांयात "धन, नैन,
दिला, पैकी, केसी"
इयादि कुचे आहेत. त्या
त्या कुठीचे लोक वंश सिन्ह
असलेल्या प्राण्यांची किंवा
झाडांची पूजा करतात.

"झांगड, रावत,
महातेजी, पाईक, चुदारो,
सिंगले इयादि आडनंबे
त्यांयात आढळून येतात.
सेती आणि शेतमजुरी
करतात. हिंदी आणि
कटी भाषा बोलतात.
त्यांया सामाजिक, धार्मिक
आणि लानविधी विषयक
प्रश्न झार उनुसूचित
जमातीप्रमाणे भेन्न आणि
परंपरीक पदतीच्या आहेत.

कडील गुजर कुम्बी,
कारवा कुम्बी इयादिचा
उलोख करता येईल. व-
हाडात आणि खेदर्भात
कुम्ब्यांची संख्या 25 ते
30 लाखाहून लाईक
असावी. कांडी कुम्ब्याना
देशमुक्ती आणि पर्वीलक्षी
होती.

1	2	3	4	5	6	7
19. ३२४। सारिया	सारिया अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1971 च्या जनगणनेप्रमाणे मुख्यतः चंदपूर, गढीचेरेली आणि यवतमळ जिह्यांत पक्ष्या ३८२७ होती. क्षेत्रावर वंशापैयी मुंडा गदातील "सारिया" ही अल्यांत मागासलेली जमात आहे. ही जमात मुळची मध्य प्रदेश आणि ओरिसा रुन्यातील आहे. त्यांयात "पाडाडी, सारिया, दूध सारिया आणि देलची सारिया" इयोदि पेट शावा आहेत. त्यांशिवाय मुंडा सारिया, झेरुन सारिया हेही भेद त्यांयात आहेत. त्यांचा मुख्य घंडा वेती आणि देत मजुरी आहे.	१६ साखा, साखी २४ सेरे कुष्यो	"साखा, साखी" ही महिलामारीचा व्यवसाय कलारी समुद्र किनार पट्टीवरील जात आहे. त्यांची वस्ती गोवा, कारवार पासून गुजरात किनारपट्टीपर्यंत आढळते. त्यांया पैमाना काढीना सार पाठीत ग्रामी मानाची पत्रवी आहे. हे लोक मात्रवे, होडया, छेटया नवा यांया सहाय्याने विशेषतः सा-या फाण्यात मासेमारी करतात. प्रवर्तित भोडती नुसार सिंधूदूर्ग, रुनागिरी रायगड जिह्यांत त्यांची तोकसंख्या सुमारे २० हजार जसावी. त्यांयात प्रामुख्याने "कटनाक, भायनाक, क्षेत्रांड, मुले, डावसुरे, ताकडे,	मासेमारी आणि मासेमारीची कलारी समुद्र किनार पट्टीवरील जात आहे. त्यांची वस्ती गोवा, कारवार पासून गुजरात किनारपट्टीपर्यंत आढळते. त्यांया पैमाना काढीना सार पाठीत ग्रामी मानाची पत्रवी आहे. हे लोक मात्रवे, होडया, छेटया नवा यांया सहाय्याने विशेषतः सा-या फाण्यात मासेमारी करतात. प्रवर्तित भोडती नुसार सिंधूदूर्ग, रुनागिरी रायगड जिह्यांत त्यांची तोकसंख्या सुमारे २० हजार जसावी. त्यांयात प्रामुख्याने "कटनाक, भायनाक, क्षेत्रांड, मुले, डावसुरे, ताकडे,	"साखा, साखी व सेरे कुष्यो जातीचे लोक "सारिया" अनुसूचित जमातीशी नमस्यार्थ दाखवून जातीची प्रमाणपत्रे मिळवितल.	

1

2

3

4

5

6

7

वंदा आणि सूर्यदेवताची ते
ज्ञानापान करतात. नांगर
आणि कु-हाडीची पूजा
करतात. दसरा हा त्यांचा
मुख्य सण समजाता जातो.
उडिया आणि सर्ता हया
त्यांच्या बोलीमाझा झाहेत.
"कोरकू आणि जुआँग"
बोलीशी त्यांचे साम्य झाहे.
जमातीच्या प्रभुसाला
"परमान" मवतनीसास
"नेगो" आणि निरोप्यास
"गंडे" महतात.
त्यांच्यात अंतर्धिवाह निशिद्द
झाहे. लानात घेलाचे
दहोज दिले जाते. "वेरो
आणि बु-हा" ची ते
उपासना करतात.

बुलनाक, भिकनाक,
येतनकर आणी झाडनंवे
आढळतात. या जातीची
मुख्य दैवते घैरी, जाकमती
घेवी. कळजळय देवी,
महसोबा, गंधरवा,
आगडी, इंगलाई झाहेत.
या समाजात पटील,
कारभारी आणि होडेकरी
यांच्या संमतीने
न्यायानिकाडे व लान विषी
पार पाडतात.
2६ सेरे कुष्ठी
क्रमांक 18 कॅलम नं. 5
मध्यील टिप्पणी पडवी.

1	2	3	4	5	6	7		
20. १२५४ वेक्षणा	"वेक्षणा" कोकणी, कुकणा	जमातीशी "वेक्षणी, कुकणा" ही समानर्थी नंवे झाहेत. वेक्षणा ही महाराष्ट्रातील एक अनुसूचित जमात झसून सन १९७१ च्या जनगणनेत तिची एकूण लोकसंख्या २ लाख ६४ हजार होती. ती जमात प्रमुख्याने ठाणे, नाशिक, थुळे जिल्हयांत पसलेली आहे. वेक्षणा जमातीला घेट जमाती नाहीत. त्यांयात वीडिवाड कलारी कुळे मात्र अनेक आहेत. वागुल, भोये, गवारी, घोम, गवीत, संवाई, गवकी, गायकवाड, ग्रहाले, गुरुत, ठाको, गांगुडे, फ्लार, सुर्व झयादि. फूर्णी वेक्षणा जमातीशी वेक्षणी	कोकणी (मुस्लीम) कोकणी (कोकणवासी) कोकणी (कोकणी भाषिक)	कोकणांत राहणा-या विविध लोकांना "कोकणी" या व्यवसाय नवाने ओळखले जाते. कोकणात राहणारे लोकी स्वतःला "कोकणी" म्हणवून घेतात.	कोकणी भाषा बोलणारे लोक व वेकणांत रहणारे वेक्षणी मुसलमान "वेक्षणा, कोकणी अनुसूचित जमातीशी प्रमाणपत्रे मिळवितात. प्रदेश वेक्षण व भाषा वेक्षणी यांचा कोकणा अनुसूचित जमातीशी संबंध नाही.	गेळ्यात आणि करवार मध्ये राहणारे लोक "कोकणी भाषा" बोलतात. त्यांना भाषेवरून "कोकणी" म्हणवून ओळखले जाते.	कोकणांत राहणारे मुसलमान स्वतःला वेक्षणी किंवा वेक्षणा मुसलमान म्हणवून घेतात.	प्रदेश आणि स्थानिक भाषेवरून वेकणात राहणा- या क्लेण्ट्याही जाती धर्महिंद्या लोकांना सापन्यपूर्ण नवाने कोकणी ओळखले जाते.

1

2

3

4

5

6

7

योली होती. त्या बोलीत
मराठी, गुजराठी, वारली
जणि झोळसणी माखेचे
मिश्रण होते. परंतु हल्ली
ते मराठी बोलतात.
कोकणा जमातीचे लोक
काणसारी, डौगर, देव
मोली, गांवदेव, असर,
वीर, सुफ्ली, हिखा,
वाढ्या कळ्यादि देवतांची
पूजा करतात. वाघ वारस
जणि मित्रो जापवस्था हे
त्यांचे प्रमुख सण. पाडवा
पैव, होळी, दिवाळी,
दसरा कळ्यादि हिंदू सण ते
साजरे करतात. कोकणा
जमातीत "महालकडी
देशमुल, पाटील
कारभारी", जवी व्यवस्था
होती. ही व्यवस्था जाता
लोप फवते आहे. कोकणा
लोक कम्टाकू जसून उत्तम
हेतकरी महणून प्रीसच्य
लाईत.

1	2	3	4	5	6	7	
21. { 27 } कोलाम	मन्नेर-वालु	कोलाम ही 'महाराष्ट्रातील पक अनुसूचित जमात आहे. मन्नेसारालु हे कोलामाचे तत्सम् नव ही जमात द्विघायन गवाची असून प्रमुख्याने गोडवन विभागात अटक्कते. सन 1971 च्या जनगणनेत कोलामाची लोकसंख्या 56061 होती ही जमात प्रमुख्याने घवतमळ, नाडे, चंदपूर जिल्ह्यात तेलगू भाषिक सीमेलगत आटक्कते. कोलामी लोक कोलामी माणा बोलतात. त्यांच्या बोलीत अनेक तांभक शब्द अटक्कतात. कोलामी बोलीत कोलाम खतःता "कोलावार" म्हणतात. परंतु गोडी बोलीत त्यांना "पुजारी किंवा भूमका" आणि तेलगू भाषेत	11 मुनुर तेलगू मुनुसार तेलगू - मुनुसार मुनुर काम कमेवार, मनुसार फुलमाळी	"तेलगू मुनुसार मुनुरकृपा" हा समाज निरीनरुक्या मागांत / जिल्ह्यांत व "मुनुर तेलगू मुनुर, मुनुसार, तुलगू मुनुसार, मनुरकृपा, कमेवार, मनुसाराड, तेलगू फुलमाळी" इयांदि नवानी ओळखला जातो. या जातीचे लोक मूळचे तेलंगणातून आले असून त्यांची मातृभाषा तेलगू आहे. कडी लोक 100-150 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात येवून स्थाईक झाले. ते मरठी चांगले बोलू शकतात.	शेती, नोकरी, ठेकेदारी, गवंडी काम व्यापार व अन्य उद्योगपंदे	कोलम नं.5 मध्ये द विविलेत्या जाती "कोलाम, अनुसूचित जमातीह्या "मन्नेसारालु" तत्सम नावाने अनुसूचित जमातीचे दासले विक्रीतात "कोलम मन्नेसारालू अनुसूचित जमातीशी या तेलगू भाषिक जाती / पेट जातीचा सामाजिक, सांस्कृतिक वा वौशिक संबंध नाहीत.	

1

2

3

4

5

6

7

मन्ने {एकवचनी} झाण
मन्योलु" {अनेक वयनी}
मसे म्हणतात. त्याचा
अप्पंश होऊन
"मन्नेरेखालु" असा
इव्वद्याग रुट झाला
आहे. केलामाहिया
म्होरक्यास "नाईक"
म्हणतात. केलामाची
वस्ती मुख्य गावापासून
4/5 मैल दूर असते.
त्या वस्तीला "केलामपेड"
म्हणतात. केलामांत
केणतीही उपजमात नाही.
गोडा प्रमाणे त्यांच्यात
बीडीवाह कलारी
निरीनहकी कुळे आहेत.
त्यापैकी वरीच कुळनाऱ्ये
गोड कुळ सारखी आहेत.
त्यांच्यात "चारदेवे,
पंचदेवे, सहादेवे व
सातदेवे सगा जाहेत.

व्यवसायही करतात.
चंद्रपूर जिल्हयातील कर्पेवार
गंवडयाचे काम करतात.
तेलगू मुनुर, तेलगू
मुनुखार जातीचे कढी लोक
निशांग झाण इंग्रज
राजवटीत लक्षण बरोवर
लक्षकराची कामे करण्यासाठी
झाण लक्षकरातील नोकी
धंधाच्या निशिताने
महाराष्ट्राच्या सीमा भागात
विशेषत: शहरी भागात
येऊन स्थाईक झाले.
महाराष्ट्रात त्यांची वस्ती
सोलापूर, नांदेड,
महमदनगर, चंद्रपूर,
यवतमाळ, परभणी, पुणे,
मुंबई, शोडनदी,
ओरंगाबाद येद्ये वरीच
आहे. महाराष्ट्रात त्यांची
लोकसंख्या सुमारे 1 लाख
पर्यंत असती.

1 2

3

4

5

6

7

अंगावरीत गोदण हे क्लेताम
जमातीचे सास वैशिष्ट्य
मानते जाते. बांकूद्या
कडया पासून टेफ्या अणि
चट्या बनविणे हा क्लेताम
जमातीचा पारंपारिक
व्यवसाय. परंतु आज ते
मुख्यतः शेती आणि
शेतभूरी करतात.
त्यांच्यात शेतभूरांचे प्रमाण
मुमारे 80 टक्क्यापर्यंत
आहे. क्लेताम जमातीत
साझातेच प्रमाण 1961
मध्ये 2.6 लक्के व 1971
मध्ये 8.8 लक्के होते.
क्लेताम, मन्नेखालु" ही
अनुसूचित जमात प्रचीन
आणि अति मागासलेली
महणून तिची गणना झालेली
आहे.

प्रचलित माहितीनुसार
या जमाती सामान्यांप्रमेय
यरमेल्लु, तंबाक्केल्लु,
पुरम, पडस्पेल्लु, अकुल
जक्कल, गुसम, सितम,
गंधम, मतकुल, गादेल्लु,
दस्तोल्लु, उफ्लप, वैटेल,
मलदीही, बोणगीरे, एरम,
नाणुत, पाकक्केरेडी,
पाफ्ल, उक्केलवार,
येनगाळी, नलस, फती,
अशी अडनंवे अठक्कात.
पसनोर हे एकमेव गोत्र या
जमातीत आढळून येते.
शीव, वैष्णव, भिमुतिधारे,
तिस्मणी पारी,
यल्लामादेवी, घोळ्यामादेवी,
राजेश्वर, महसमा,
नरीसंह, वालांगी हया
देवतांची ते पूजा करतात.

1	2	3	4	5	6	7
22. ॥२८॥ कोकी-	राज्यातील सर्व अनुसूचित द्वेर जमातीमध्ये "द्वेर कोकी"	कोकी, सूर्यवंशी कोकी	"कोकी हीं जात संपूर्ण १॥ नदीकठी राज्यात लेडोगाडी आडळते. जुन्या ग्राम व्यवस्थेत बारा बतुतेवारातील कोकी ही एक हक्कदार जात आहे. जुन्या परंपरेमुळे काही गावांत त्यांना वतने आणि जीपिनी आहेत. गावची ३॥ गावची कामे कलो गावात पाणी भरणे, लग्न कर्यात वरम कलो हा त्यांचा परंपरागत धंदा असून त्याबरेवर ते मेलमजूरी करतात. गावांत पाणी भरण्याच्या कायामुळे त्यांना काही भागात पानकोकी, चुंबक कोकी, पानभरे कोकी, असेही म्हजतात. कोकी जातीच्या अनेक लोकांची आडनवे पूर्व रुदी प्रमाणे जातीवाचक म्हणजे कोकी अळीच आढळून येतात. परंतु अंगीकडे त्यांयात	मासेमारी करणे नवा, होडया चलविणे कामे करणे मारणे	"सूर्यवंशी कोकी" झर मागासवर्गाच्या यादीत कृ. ६४ वर आहे. कोकी ही जात कमांक ७४ वर आहे. हया जातीचे लोक सवलतीसाठी टेकरे कोकी म्हणदून घेतात. टेकरे कोकी हे द्वेर कोकी जमातीचे तळसम् नंव आहे. द्वेर कोकी या अनुसूचित जमातीचा सूर्यवंशी कोकी, कोकी जातीशी सामाजिक, सांस्कृतिक वैशिक संघर्ष नाही. द्वेर कोकी, टेकरे कोकी, हे वेगळी वस्ती करून राहतात. पूर्वा त्यांची गणना डिप्रेसड क्लासेस मर्ये देशील कल्यात अलेली होती.	

1 2

3

4

5

6

7

नाशिक, सुरत, डांग,
बलसाड झयादि जिल्ह्यांत
आठवृन् येते. 1931 च्या
जनगणनेत द्वेर कोळी
जमात फक्त ठाणे आणि
नाशिक जिल्ह्यांत
असऱ्याची नोंद आहे. जे
तोक गोमांस मळण करत व
कवतडी, हाडे गोळा
करूयाचा घंदा करत त्यांना
"द्वेर कोळी" नावाने
ओकसले जाई.
सामाजिक बीडप्रगतामुळे पुढे
त्यांची वेगवी जमातच
तयार झालेली असली ही
जमात बांबू कपण्याचे व
त्याह्या पाट्या, टेप्या व
वस्तु तयार करूयाचे ही
क्षम करत असे. बांबू
याचा झर्य देकर. या
झंदा वरुन त्यांना टेके
असे नांव पडते असावे.

आड नवे बदलण्याची प्रवृत्ती
दिसून येते. त्यांनी
नवीन पाण केलेली
आड नवे मरठी, कुपडी,
मळी झयादि जातीतील
आड नवासारसी आढळतात.
युक्ते, जळगांव झयादि
जिल्ह्यातील कोळी जातीचे
तोक स्वतःला सूर्यवंशी
कोळी, आहिर कोळी,
खानदेशी कोळी मळणवून
घेतात. काढी
जिल्ह्यातील कोळी
संथटनानी ते सूर्यवंशी
कोळी असऱ्याची जाती
संथटनेची निवेदने दिलेली
आहेत.
सूर्यवंशी कोळी मळून
घेण-या कोळी जातीह्या
तोकंची लोकसंख्या अंदाजे
दोन ते अडीच लाख
असली. त्यापैकी सुमारे

1

2

3

4

5

6

7

द्वेर कोकी जमातीला तत्सम्
नंवे असती तरी उपजमाती
किंवा उपगट नाहीत.
त्यांयात फक्त गोत्रे, कुळे
असतात. प्रचलित माहिती
नुसार त्यांयात आडे,
परणी, वाढेकर, घटक,
गावीत, कोरडा, शिंगाडा
डोके, इम, रडेकी, भांगे
इयादि कुळे व आडनंवे
जढकतात. द्वेर कोकी
देरी बोली बोलतात.
कोकणी आणि वारली
बोलीशी तिचे अधिक सम्प्य
जाहे. तथापि सामान्यफो
ते मराठी आणि मराठीच्या
तत्सम् भाषाही बोलतात.

एक ते दीड लाल संब्ला
धुके, जळगांव इयादि
जिल्हयात व एक लाल
विदर्भातील अक्केला,
अमरावती, बुलढाणा, वर्धा
जिल्हयात असधी.
सूर्यवंशी कोकी जातीत
मरठा आणि कुण्डी
जातीतील झाड नंदासारसीच
झाड नंवे आढळतात.

23. { 29 } कोकी

महादेव

महादेव कोकी ही महाराष्ट्र
राज्यातील प्रामुख्याने
डोगरक भागात दाढवस्ती
कहन राहणा-या जनुसूधत
जमातीपैकी एक जमात
झाडे. त्यांची लोकसंब्ला

1) कोकी
2) सूर्यवंशी कोकी
3) सोनकोकी
4) शिंशवन कोकी

1) कोकी - अ.नं. 22
जनुसूधित जमात नं. 28
वरील कॅलम नं. 5 वरील
ठिप्पणी पडा.

मासेमारी
कर्ले
मासे विश्वे
कर्ले
नवा

कोकी ही वनुतेदारापैकी एक
जात झाडे. सूर्यवंशी
कोकी, सोनकोकी वैती,
गांगेला, चुक्की, पानकोकी
हया हया जातीच्या
उपजाती झाहेत.

1

2

3

4

5

6

7

1971 च्या जनरानेते
339855 होती. ही
जगत प्रामुख्याने नाशिक
११ लाख ८१ हजार,
अहमदनगर ५७ हजार
पुणे ६३ हजार, ठाणे
१२९ हजार) वर्गी
तयार ७ हजार) या
जिल्ह्यांत माळवून आली.
सहयांदी फँतक्या
सानिध्यात विवेषतः फूर्म
परिवर्म उत्ताप्तर रहणारे
महादेव कोळी लाझान
लाझान गांवात वस्ती करून
रहतात. त्यांचे
वसतिस्थान असलेल्या
प्रदेशात घावळ, डांगण,
नडेर असे संबोधतात.
महादेव कोळी अनुसूचित
जमतीची दोन वैशिष्ट्ये
प्रकर्षाने आढळतात.
वसतिस्थाना विषयीची
प्रदेशिक "संलग्नता व

२॥ सूर्यवंशी कोळी -
अ.नं. २२ अनुसूचित
जमात नं. २८, कॉतम
नं. ५ वरोल टिप्पी पहा.
३॥ सोनकोळी - ही जात
वसई पासून रुनागारे पर्यंत
समुद्र किनारपट्टीला रहते.
त्यांची वस्ती प्रामुख्याने
मुंबईया पीसरत
माळगांव, सायन, वळी,
माडीम, कुलाबा, वेसावा,
दांडा, मांडवी, मुरांवा,
जुहूतारा, मठ कळादि
ठिकळी तर कुलाबा
जिल्ह्यांत जिल्हाबाग
वस्तोली, घार, नांगांव,
तेखळा, जगळ, रेवदंडकर
झायादि भागात व ठाणे,
वसई, पालघर या भागात
राहते. त्यांचा परंपरागत
व्यवसाय मासेमारी हा
जाहे. त्यांच्या ऐकी
कांडी लोक मासे विक्रीचाही

त्यांच्यांपैकी ग्रामव्यवस्थेत
काम करारे कोळी गांवंशी
कामे करतात व गावांत
पणी भरतात. कही येडे
शेती आणि शेतमजुरीही
करतात. सोनकोळी समुद्र
किनारपट्टीला रहतात,
मासे पकडणे व त्यांची
विक्री करणे हा धंदा
करतात. सूर्यवंशी कोळी
गांवकाम, शेती आणि
शेतमजुरी करतात.
सोनकोळी ऐकी कांडी
लोकांनी शिरचन घर्म
स्वीकरला आहे. त्यांना
शिरचन कोळी महतात.
"महादेव कोळी" ही एक
खतंत्र जमात असून तिचा
कोळी जातीशी किंवा कोळी
या जाती जंतरंगत येणा-या
कोणत्याही उपजातीशी
कोळत्याही प्रकरचे
सामाजिक, सांस्कृतिक
संवंध नाहीत.

1 2

3

4

5

6

7

कोटी" या जाती वाचक
शब्दाचा झडनव मर्ये
कथीही न होणारा उल्लेख
महादेव कोटी जमातीला
उपजमाती, उपशासा
नाशीत तसेच महादेव
कोटी ही जमात कोणा जाती
/ जमातीची उपशासा ही
नाशी. सामाजिक,
सांस्कृतिक, वैशिकृत्या
ती खतंत्र जमात आहे.
झीतहास घरांत ही जमात
बरीच प्रीसधीला आली.
अन्याया विस्थित झागड्याची
प्रवृत्ती या जमातीत
आढळून आल्याच पेतलासिक
दाखले मिळतात. या
जमातीला 12 पेटकुळे (Clans)
आहेत. कंठीच्या मते
त्यांयात 24 पेटकुळे
असावीत. त्यांया अंतर्गत
बीहारीवाड करारी जनेक

पंदा करतात. गांवकर,
धाळकर, वैती, मांगेला
असे त्यांचे उपगट आहेत.
त्यांयात बर्लीकर, वैती,
केंदी, रेवदण्डकर, नखवा,
ठाणकर, गांवकर, तांडल,
भोईर, केंदी, वसावकर,
बंदस्कर, इयादि नांवे
त्यात अढळतात.
सोनकेंदी जातीच्या स्त्री-
पुरुषाचा पेहरव, अंगावरील
दागदागिने ही वैशिष्ट्यपूर्ण
असतात. त्याची केंदी
गिते आणि केंदी नृत्ये
प्रीसध आहेत. त्यांया
वसातीला बर्लीवाडा असे
म्हणतात. त्यांची संस्था
संदाजे दोन ते अडीच
लाख पेशा अधिक असावी.
एकवीरा देवी हे सोनकेंदी
लोकांचे अराध्य देवत
आहे.

1 2

3

4

5

6

7

उफुके झडेत् पल पेट
कुलीच्या अंतर्गत उसणा-या
गोत्र कुमात विवाह होत
नाहीत् प्रहादेव कोळी हे
मुख्यतः बेतकरी आणि थेत
मजूर झडेत् ग्राम
व्यवस्थेतील कोळी जातीशी
त्यांचे नाते संबंध.
रक्तसंबंध नाहीत् तसेच
समुद्र किनारपट्टीला मासे
मारणा-या व मिठागरुत
मासे मारणा-या व
मिठागरुत कम कला-या
कोळी जातीशी देखील त्यांचे
संबंध नाहीत्.

४३ लिश्चन कोळी हे
मुख्यतः ठाणे, कुलाबा
जिल्हाच्या समुद्र किनार-
यला रुहतात् त्यांचा
मुख घंदा मासमार्णे
आणि मासे विकरे हा
आहे. मुंबईत त्यांची
वस्ती प्रामुख्याने सोनकोळी
किंवा मध्येश्वरी लेक्यांच्या
जवळपासच्या वस्यांत
झाडळून येते. त्यांची
झाड नांवे सोनकोळी
जातीतील आडनवांगमणेच
असतात् ते कोळी
जातीचे सणसमारंथ साजरे
करतात् तसेच लिश्चन
पर्माचीही पालन करतात्.

24. १३०८ कोळी
मल्हार

"कोळी मल्हार" ही जमात
प्रमुख्याने ठाणे जिल्हाचील
पालघर, डाढू, वाडा,
वसई, मिवळी तालुक्यांत
झाडळते. तेथीत त्यांची
लोकसंख्या १९७१ च्या

कोळी,
पानकोळी

अ.ने.२२ व २३ वरील
अनुसूचित जमात नंवर २८
व ३९ मधील
कॉ.ने.५ "कोळी,
सूर्योदीशी कोळी, सोनकोळी,
लिश्चन कोळी, लिप्प्या
पहार

1 2

3

4

5

6

7

जनरण नेनुसार 99 हजार

होती • मल्हार हा शब्द

"माला" या इवीडीयन

शब्दावरून आलेला आहे.

"माला" म्हणजे टेकडी.

टेकड्या टेकड्या वर

राहणारी ही जमत.

"मल्हार" "मल्हारी

मार्तंड" या देवतक्या

नवांशी मल्हार कोळी या

अनुसूचित जमातीचा संबंध

पोहचत नाही. शेती अगि

शेतमजुरी हा त्याचा

व्यवसाय आहे. त्या

शिवाय गवत काळे,

झाडांची तोड कले,

जंगलातील वस्तू गोळा

कले हे अन्य व्यवसायाही

ते करतात. प्रण्यांत्या

जाणि झाडांह्या नवांशासून

त्यांत्यात आडनंवे आलेली

दिसतात. उदा. दुमाडा,

लुहोर, वाव-या, हक्क,

लिक्का, सुतर, ठाक-या,

1	2	3	4	5	6	7
---	---	---	---	---	---	---

कडू, केव, दपकी,
यांगडा, पुजारा, पेशा,
तुमडा क्ककड़ झ्याद
त्यांची अडनंवे त्यांचे
शेजरी "वारली" जमती
सारखी आहेत. "त्यांची
संस्कृत, पेशात,
वेशभूषा, दागदागिने,
मापा, सांस्कृतिक गाण
सामाजिक जडणपडण
"वारली" संस्कृतसारखी
आहे. मतहारी मार्टडाचे
उपासक असणारे ग्राम
व्यवस्थेतील कोणी जातीशी
त्यांचा संवंध नाही.
सामाजिक व सांस्कृतिक
दृष्ट्या ही एक खतंत्र
जमत आहे.

25. {33} कोया

कोया ही गोड जमतीची
गोदावरीह्या सो-यातील
सर्वात दक्षिणेकडील शाळा
आहे. गोड जमतीला
"कोई" नावाने झोळसले

कोया
मुस्लीम

दक्षिणेकडील मुस्लीममध्ये
कोया मुस्लीम नवाचा एक
गट आहे. त्यांची वस्ती
प्रामुख्याने केरळात उढळते.
त्यांना "कोया मुस्लीम"
महाजतात.

दक्षिण
प्रकारचे
एंदे

"कोया" गोड गटातील
अनुसूचित जमतीचा कोया
मुस्लीमांशी सामाजिक
सांस्कृतिक, शारीरिक संवंध
नाही.

1

2

3

4

5

6

7

जाते. कलांतरुने कर्डिचा
केया आणि कर्यतुर असे
रुचंतर झालेले दिसते.
व्यवसायानुसार त्यांच्यात
ब-याच पेटजमाती निर्माण
झाल्या आहेत.
महाराष्ट्रत ही जमात फर
अन्य आहे. 1971 मध्ये
त्यांची संख्या अवधी 43
होती. ती नंदेड,
उस्मानबाद, औरंगाबाद
निवासित अद्वितीय. अंध
प्रदेशात केया ही प्रमुख
अनुशूलित जमात आहे.
केयांची मापा इव्हाड
गठस्थित गोडी बोलीमध्ये
मोडते. केया जमात पूर्ण
स्थलांतरित शेती करत
असे. डल्ली ते स्थाईक
शेतकी बनले आहेत.
केया गाई बैलाची मोठी
नितारे पक्कात. केया
कुटुंबाला सदृम म्हणतात.

1

2

3

4

5

6

7

त्यांच्या नाते गटत दोन
भाग झडेत. "कुरुमाम
आणे विवालवांड" + यकीया
"पेरसा, पेन, मनीला,
मल्लम्मा, सस्तम्मा, भूम,
गडीमाता" यांची आराणना
करतात. प्रत्येक गवात
पेददा गांव प्रमुख असतो.
"पेरमा" हा त्यांचा
पर्मगुरु. "घड्डे" हे
त्यांचे मौत्रेक असतात.
"विनूष्ठू" हा त्यांचा
पवित्र सण ओळखला
जातो.

26. {35} नार्दकडा,

नायक

क्याडिया

नायक

"नायकडा" ही महाराष्ट्र

रुग्यातील एक लडानकी

अनुसूचित जमात आहे.

1971 च्या जनगणनेनुसार

या जमातीची लोकसंख्या

9315 होती. त्यापैकी

एकट्या घुके जिल्ह्यातच

कापडवाले

शिंपे,

शिंपे.

विदर्भातील शिंपे जातीचे

काही लोक "कमड

विकायाचा" व तयार क्यडे

विकायाचा" धंदा करतात.

त्यांना कापडवाले शिंवा

कपड्यावो शिंपे अशा

नंवाने बाजारात ओळखले

क्यपड विकारे

तयार क्याड

विकारे,

कपड्यावी

शिलाई करो

हा जातीचा

धंदा आहे.

"क्यपड विकारे" तयार

क्यडे विकारे शिंपे जातीचे

लोक, विकेपतः विदर्भातील

स्वतःला क्याडिया किंवा

क्याडिया नायक म्हणवून

पेतात व अनुसूचित

जमातीची प्रमाणपत्रे

1	2	3	4	5	6	7
त्यांची लोकसंख्या 5487	आढळून झाली. ही जमात	मुख्यत्वे करून गुजरात हन्यातील "पंचमठाल", सुरत झाणि रेवाकळा" या जिल्हयात आढळून येते.	"नायकडा" याचा अर्थ "नायक" असा जाहे.	जाते. हे नंबर त्यांना त्यांह्या रोजद्या व्यवसायात्रून पडतेते आहे.	मिळवीतात. "कपडीया नायक" या भिल गटातील अनुसूचित जमातीशी त्यांचा संबंध नाही.	

1	2	3	4	5	6	7
---	---	---	---	---	---	---

त्यांया "वाकवलिया,
वारस, भारती, जामीनिया,
मोठ गराईया, भैले,
बारोडिया, दोडया,
दावाडया, गवीत,
गदारिया, टेको झ्यादी
मुख्य कुळे आढळतात. या
जमातीत रित्रियांना गोदून
ऐषे आवडते.
"आगेवान" हा पंचायतीचा
प्रमुख असतो.
"देसवाढा" हे त्यांया
जमातीचे पवित्र स्थान
मानते जाते. ते गुजरात
रुम्यात आहे.

27. १३६॥ ओरान

घनगड

"ओरान, घनगड" या
अनुसूचित जमातीची
लोकसंख्या १९७१ च्या
जनगणनेप्रमाणे चंद्रपूर
जिल्हयाच्या गडीचे हेली
तातुक्यात फक्त एक
असल्याचे आढळून आले.

घनगर

अ.नं.५ अनुसूचित जमात
क्रमांक १४ कॉलम नं.५
वरील नोंद घनगर पहा.
अ.नं.५ अनुसूचित
जमात क्रमांक १४
कॉलम नं.६
वरील नोंद पहा.

अ.नं.५ अनुसूचित
जमात क्रमांक १४
कॉलम नं.७
वरील नोंद पहा.

1

2

3

4

5

6

7

"ओरान, घनगड" ही
मध्य प्रदेश, ओरिसा अणि
पश्चिम बंगल मधील
द्रवीडीयन गटातील जमात
आहे. ओरौनचे प्रदेशिक
नांव "घनगड" तसे झसून
त्याचा अर्थ "शेतमजूर"
असा आहे. "ओरान,
घनगड" स्वतःला
"कुंकुंचे कुंकुं" म्हणतात
बाहेरचे लोक त्यांना
"ओरान" म्हणतात.
त्यांया पेटजमाती नाही.
परंतु त्यांयात "कुडा"
अणि "किस्तन" हे दोन
व्यावसायिक गट आहेत.
ही जमात अनेक गोत्र
गटांत विभागाली आहे. ही
गोत्र बंश विनाशक
ठरविलेली आहेत. ही
जमात मुख्यतः शेती अणि
शेत मजुरी करारी आहे.
ओरौन हे पर्माने हिंदू
आहेत. त्यांच्यापैकी

1 2

3

4

5

6

7

कांहीनी विस्तृन पर्मही
लीकरला महे. हिंदू
षमीय जेरेन "धरम,
माता, चंडी आणि घोपाल"
देवतांची पूजा करतात.
कृप्य सपाचे प्रसंगी केली
आतात. सरहूल ठा
त्यांचा मुख्य सण.
बहुतेक जेरेन, हिंदी,
उरिया भाषा बोलतात.
"मुंडा" ठा गांवप्रमुख
असतो. "पाहम" ठा
त्यांचा भगत असतो.
प्रत्येक गावांत "घुम
कुरिया" ही सामाजिक
संस्था जसते.

28. {44} ठाकूर,
ठाकर,
का-ठाकर,
का-ठाकूर,
मा-ठाकूर

"ठाकूर, ठाकर" ही
अनुसूचित जमात मारतात
फक्त महाराष्ट्र रुग्यात
अटक्कते. या जमातीची
वस्ती विसुलेली नाही.
ती प्रमुख्याने सहायी
फर्ताच्या फूं पीश्चम

1) ठाकूर {रजपूत}
ठाकूर {पत्ते शी}
ठाकूर {क्षीत्रिय}
ठाकूर {नागवंशी}
ठाकूर {जीमनदारांना}
ठाकूर {जाट}
ठाकूर {सिंधी}

"ठाकूर" ही क्षीत्रियांची,
रजपूतांची वीरष्ठ जात
जाहे. उत्तरे कढील
क्षीत्रियांना व जीमनदारांना
"ठाकूर" या नवाने
ओळखले जाते.
रजपूतांनाही "ठाकूर" असेच

विविध
व्यवसाय

1) कॅलम नं. {44} मध्ये
नोदलेल्या हिंदू ठाकूर जाती
क्षीत्रिय, रजपूत वैश्य व
अन्य। या "ठाकूर" या
सर्वमान्य नवांने जोळसल्या
जातात. व्यवहारात व
कागदोपत्री यांची नोद

1	2	3	4	5	6	7
उत्तराखण्ड मुख्यले ठाणे,	ठाकूर ॥वैश्य।	महेतात् जाट जातीतील	'हिंदू ठाकूर' जड़ी झालेली			
पुणे, अहमदनगर, नाशिक	२॥ठाकूर ॥भाट।	जामनवारांनाही ठाकूर	असते. ही नोंद 'ठाकूर'			
रायगढ जिल्हयाच्या	ठाकूर ॥ब्रह्मभाट।	महेतात्	जात या अर्धने झालेली			
डोगरुक पट्ट्यांत झाडक्टे.	३॥ठाकर ॥भटके।	क्षत्रियौपकी जे व्यापार	असते. त्यांचा "ठाकूर			
जमातीधी लोकसंघ्या १९७१		कड लागले ते 'वैश्य	ठाकर" या वर्गीकृत			
च्या जनगणनेत १७८८०५		ठाकूर" किंवा ठाकूर	जमातीधी क्षेत्रांही संवंध			
झोती.		॥वैश्य। नवांने ओळखले	नाही. येथे केवळ ठाकूर			
या जमातीला ठाकूर,		जातात.	शब्दाचे नामसदृश्य आहे.			
ठाकर ही तळसमू नांवे		परांतातून आलेल्या	क्रॅन्स ४ मधील			
आहेत. सामाजिक दृष्ट्या		रजपूतांना, ठाकूरांना कांही	ठाकूर जाती वर्गीकृत			
ती एक अनुसूचित जमात		विमागांत "परदे शी, परदे शी	जमातीतील ठाकूर, ठाकर,			
"क" अणि "म" गवंत		ठाकूर या नवांने ओळखले	सांकृतिक, सामाजिक व			
विधागलेली आहे. या		जाते.	वौशिक दृष्ट्या भिन्न			
जमातीला कंही भागात		सिंध प्रांतातून आलेल्या	आहेत. ठाकूर जाती अणि			
"ठाकूर" तर कंही भागात		रजपूतांना किंवा ठाकूरांना	ठाकूर जमातीध्या			
"ठाकर" या नवांने		"ठाकूर" "ठाकूर" किंवा	नवातीलल "ठाकूर" या			
संवंधाते जाते. त्यांना		सिंधी ठाकूर महून	शब्दाच्या सारखेपाचा			
कंही लोक "फडकीवाले		ओळखले जाते.	ठाकूर जाती फायदा घेतात			
ठाकूर किंवा ठाकर" आसेही		क्षत्रिय ठाकूर रजपूत	व ठाकूर अनुसूचित			
महेतात् त्यांचा मुख्य		ठाकूरांची संल्या रुजखान,	जमातीधी प्रमाणपत्रे			
पंडा बेती अणि बेतमजुरी		मध्य प्रदेशांत मोठ्या	मिळवेतात.			
आहे. बेतीतील कामे		प्रमाणावर आहे. उत्तरे	१॥हिंदू ठाकूर ही जात			
संक्षयावर हे तोक		कडून झालेले हे क्षत्रिय,	इतर मागासवर्गांच्या यादीत			
जंगलातील फळे, कंदमुळे,		रजपूत ठाकूर आणि	क० २०० वर समाविष्ट			

1	2	3	4	5	6	7
<p>फक्सदी व विडयंची पाने गोळा करतात. वांवू पसून पट्या ठेफ्या मिणतात.</p> <p>प्रचलित माहिती वरून या जमातीत स्थलांतर झाल्याचे किंवा होत झसल्याचे दिसत नाही. हे लोक "ठाकरी" बोली भाषा बोलतात. "क" जाणे "म" गवंतील बोली भाषेतील उच्चारांत योडा फक्क आढळते. "ठाकूर किंवा ठाकर" स्त्रिया डोक्यावरून घर घेणे निमिष भानतात. त्यांवरी 'फडकी' हे लात वस्त्र अंगवर घेतात.</p> <p>ठाकूर किंवा ठाकर अनुसूचित जमातीत शिंगे, वडके, येगळ, पदथी, गांगड, तेतम, उपडा, कवटे, दरोडा, भगत,</p>			<p>जीमनदार ठाकूर महाराष्ट्रातील कांडी जिल्हयांमध्ये विसुलेले आहेत. उत्तर भारतातून सुमारे 150 ते 200 वर्धार्पूर्ण सैनिकी नोकरीह्या निमित्ताने अनेक रजपूत महाराष्ट्रांत झाते. महाराष्ट्रांत त्यांची वस्ती ओरंगाबाद, नाशिक, बीड, उसमानबाद, परमणी, नागपूर, पुणे, पुरुळे, जळगांव इत्यादि अनेक जिल्हांत अधिक विसर्ते. शेती, उद्योगांदे, नोकरी, सैनिकीपेशा व त्याच बरोबर सावळकरी आणि जीमनदारी त्यांच्यात आढळते. ते रजपूत किंवा शत्रिय वाण्याचे असल्याने गोरेणन, उंचपुरे, शारीरीकदृष्ट्या भक्कम व घडघाकट आहेत. परांतातून आलेले</p>			<p>केली आहे. 2 ठाकर ही भटकी जमात भटक्या जमातीच्या यादीत कृ.22 वर समाख्यिष्ट केली आहे.</p>

1 2

3

4

5

6

7

सोगाळ, रिक्कमा, मोक्का,
वाष, गवते, पुंचर, दोरे,
पुटे अशा प्रकारची कूळ
चिन्हांवर जाघारेत. ॥उदा.
वस्त्र, गवत कुळाचे
गवते। कूळनंबे
जाढक्कतात. जात किंवा
जमात निवडक आडनंबं
त्यांयत असत नाही.
"ठाकूर" असे कूळनंबं
किंवा आडनंबं ठाकूर किंवा
ठाकर अनुसूचित जमातीत
आढकत नाही. ही जमात
मुख्यतः विजनात तहते.
ठाकर जमातीचे वेगळे
"ठाकूर फडे" असतात.
दुस-या जाती/जमाती"
वरोदर राडणे ते पसंत
करीत नाहीत. ठाकूर
किंवा ठाकरांत "अवंजी,
सोती, कोठी" झायाद
समाजभिमुस प्रथा
जाढक्कतात. गाईचे दूध

रजपूत ठाकूर, परदेशी
किंवा परदेशी ठाकूर
घरामध्ये हिंदुस्थानी व
बाहेर मरठी बोलतात.
कांही लोक परदेशी बोली ही
हिंदी मरठी मिथ्र
बोलतात.
पुरुषांचा पेहरव मरठी
कुम्हारी समाजासारखा
असतो. रित्रिया,
विशेषतः महाता-या रित्रिया
उत्तर हिंदुस्थानी पदतीने
पेहरव करतात. तस्म
पिंडित माझ महाराष्ट्रीय
पदतीचा पेहरव सूर झाला
आहे. रजपूत किंवा
ठाकूरांमध्ये विधवा विवाह
करण्याची प्रथा नाही.
विवाह उत्तर हिंदुस्थानातील
विवाह पदती प्रमाणे केले
जातात. कनोजी द्राम्हण
त्यांचा पुजारी असतो.
हिंदु देवदैवतांची व

1 2

3

4

5

6

7

काढ्याची प्रा त्यांयात
आढळत नाही. "ठाकूर
किंवा ठाकर" या अनुसूचित
जमातीची संस्कृती वैशिष्ट्ये
आजही ठक्कणे दि सतात.
या जमातीच्या सामाजिक
अभिं सांस्कृतिक जीवनांत
गेल्या 35 वर्षात त्रिशेष
बदल झालेले नाहीत.
त्यांयात सासरतेचे प्रमाण
फक्त ४०५ टक्के आहे.
ली शिक्षणाचे प्रमाण तर
त्याहूनही फारच कमी
आहे.

विश्वेषतः एक जिंगजीची व
अनेक देवीची, हिंदू
संस्कृतीतील पूज्य दैवतांची
ते पूजा करतात. हिंदू
परंपरांचा त्यांना अभिमान
आहे. रजपूत किंवा इत्रिय
कुळाभिं गावांत त्यांचा
सामाजिक दर्जा वरुण्या
दर्जाचा समजला जातो.
रजपूत किंवा ठाकूर कुळ
व्याहीरक्त त्यांयात लान
विवाह होत नाहीत.
२। "ठाकूर" ही एक
वेगव्ये हिंदू जात आहे.
या जातीत गावोगांवी
भटकून भिसुवी मागणारे
ठाकूर {भाट} ड्रम्हमाट
ठाकूर हे दोन गट
आढळतात. क्षीत्रियांची,
जीभनदारांची रजपूत
मरठाची सृती करो,
गुणगान वर्णने करो व
त्यांची वंशवळ लिहून
ठेवणे, ती सांगणे, घरगुती

1	2	3	4	5	6	7
---	---	---	---	---	---	---

कर्यक्रमास विशेषतः तरन
 कार्यात् उपस्थित राहणे,
 दर 15 दिवसांनी गावोगांव
 भटकून पंचाग सांगणे" हा
 त्यांचा परंपरागत यंदा
 होता. हे लोक हिंदू-
 ठाकूर नवाने ओकलते
 जलतात. अस्तिकडे त्यांनी
 परंपरागत कामे बंद केलेली
 आहेत व ते मन्य
 उघोगधंदे करू लागले
 आहेत. हे लोक ठाकूर
 जातीचे {जमातीचे नहे}
 असल्याने कवगादोपत्री
 त्यांच्या जातीच्या नोंदी
 "हिंदू ठाकूर" अशाच
 झालेल्या विस्तात. हे
 लोक "ठाकूर" या जातीच्या
 नोंदीचा फलयदा वेऊन
 अनुसूचित जमातीचे ठाकूर
 असल्याचे सांगतात.
 सानदेशात राहणारे हिंदू
 ठाकूर ओहरणी व मरठी
 बोलतात. इतर

1

2

3

4

5

6

7

विभागातील ठाकूर मराठी
 बोलतात • त्यांयात
 "फार, सकळ,
 सौनावणे, चळहण, ओहे,
 गायकवाड, सूर्यवंशी,
 महाके, शिंदे, बागूल,
 देवरे, कदम, निकम,
 इंगळे, सुरुतकर, वाप,
 भोडे, जापव, जगताप
 अशी अडनंवे आठकतात •
 त्यांची आडनंवे शेजारील
 मरठा समाजात्या
 आडनंवासारसी आहे •
 "भाटीगरु करो व भिसा
 मागणे" हा त्यांचा
 परंपरागत थंदा होता •
 काही हिंदू ठाकूर झाफल्या
 हस्तीलिखित वहयांया
 आपारावर वतनदारात्या
 वंशावळ्या य झार मोहती
 कविता स्पने गातात •
 त्यांचा येहसव मरठा कुम्हदी
 सारखा असतो • काही

1

2

3

4

5

6

7

ठिकाणी ते स्वतःला

"मरठा ठाकूर" असेही

प्रहणतात.

ठाकर {भटके} :-

ठाकर ही भटके जमात

पूर्वीव्या तनागिरी जिल्हयात

व आतव्या सिंधुरुग

जिल्हयांत कुडाळा,

सावंतवाडी, मालवण

तानुश्यांत कढी गवांत

आदक्ते. सेढोषडी

भटकून बाहुल्यांचा सेळ

कणे, हस्तयवसाय

कथाक्यन कणे व तोकांची

करमणूक कणे हा त्यांचा

परंपरागत मुख्य घंदा.

इल्ली ते गोलमजूरी ही

करतात. वतकाशूरी

सावंतवाडी संस्थानात ते

स्थाईक आलेते आहेत. ते

मरठी बोलतात. तसेच

मालवणी मरठीही

बोलतात.

बहुल्यांचे

सेळ

1	2	3	4	5	6	7
29. 145। योटी	योटी ये अनुसूचित जमातीची 1971 च्या जनगवनेनुसार लोकसंख्या 82 होती. त्या पैकी 74 नांदेड जिल्ह्यात होती. योटी ही गोड जमातीचीच एक शाखा समजीती जते. त्यांना कंही ठिकणी "शायके" किंवा महातो" असे म्हणतात. योटी हित्रया वंशपरंपरागत गोदाचे काम करतात. योटी लोक गोडी लोकगीते व लोककथा जतुर हे वाय वाजवून म्हणतात. गोडी ही त्यांची मातृभाषा आहे. त्यांचात बंबू काम करणारंचा एक गट आहे. त्याता भागात "गोड बुर्ड", "योटी बुर्ड" किंवा "थोट्या, थोट्या" असे म्हणतात. तर गणी गणारंचा ज्ञे दुसरा गट	योटी जमातीची 1971 च्या जनगवनेनुसार लोकसंख्या 82 होती. त्या पैकी 74 नांदेड जिल्ह्यात होती. योटी ही गोड जमातीचीच एक शाखा समजीती जते. त्यांना कंही ठिकणी "शायके" किंवा महातो" असे म्हणतात. योटी हित्रया वंशपरंपरागत गोदाचे काम करतात. योटी लोक गोडी लोकगीते व लोककथा जतुर हे वाय वाजवून म्हणतात. गोडी ही त्यांची मातृभाषा आहे. त्यांचात बंबू काम करणारंचा एक गट आहे. त्याता भागात "गोड बुर्ड", "योटी बुर्ड" किंवा "थोट्या, थोट्या" असे म्हणतात. तर गणी गणारंचा ज्ञे दुसरा गट	जुन्या फैसूर रुग्यात पिकंची देसरेत कर्ण्यासाठी व गावांत निरोप्याचे काम, गुन्हेगारांना पंचायती पुढे बोलवून अणण्याचे काम योगटी लोक कल. महाराष्ट्रात त्यांची लोकसंख्या अतिशय योडी आहे. विणक्रम कलो हा त्यांचा फूर्पार चलत अलोता घंदा आहे.	पिकंची रास्ण, गांव रसवालदारी विणक्रम व मोलमजुरी	"योटी" ही विणक्रम करणारी जात व "योटी" ही बांबू काम व गोडाचे व परहानांचे गायन काम करणारी गोड शाळेतील जमात यांच्यांत सामाजिक, सांस्कृतिक व रक्तसंरंप आठक्त नाडीत. त्या मिन्न मिन्न जाती, जमाती आहेत.	

1 2

3

4

5

6

7

जाहे त्याला "थोटे" मसे
महणतात. गोदण करणे
त्यांच्यात वैशिष्ट्य झुं
मानतात. मोहात्या
झाडाची व बडव्या देवाची
त्याच बरोबर वापदेव,
नागदेव, माता, जागोबा
देवीची ते पूजा करतात.
कल्पोडया इच्छा त्यांचा
पुरीहित. त्यांच्यात
तमझाना घटती प्रवक्षित
आहे.

गोड अणि परथान गोड
यांचे सण दोन्हीही ते
साजरे करतात. त्यांची
खतंत्र पंचायत असते.
तिचा प्रमुख करत्यारी
असतो. गोडा ऐका त्यांचा
सामाजिक दर्जा कमी
समजायात येतो.